

August 7, 2021

The Secretary, Listing Department, BSE Limited, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Tower Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 531642 The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Limited, 'Exchange Plaza', C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Scrip Symbol: MARICO

# Subject: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI Listing Regulations, please find enclosed copies of the Public Notices, interalia, informing the Members about the 33<sup>rd</sup> Annual General Meeting ("AGM"), scheduled to be held on Monday, August 30, 2021 at 11.00 a.m. IST through Video Conferencing/Other Audio-Visual Modes facility, as published in the newspapers viz. Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) dated today i.e. August 7, 2021.

The same is being made available on the website of the Company at

https://marico.com/india/investors/documentation/shareholder-info

Kindly take the above on record.

Thank you.

Yours faithfully,

For Marico Limited


Hemangi Ghag Company Secretary & Compliance Officer


Encl.: As above

Marico Limited Regd Office: 7th Floor Grande Palladium 175, CST Road, Kalina Santacruz (E) Mumbai 400 098, India Tel: (91-22) 6648 0480 Fax: (91-22) 2650 0159

www.marico.com

CIN: L15140MH1988PLC049208 Email: investor@marico.com





М

**MARICO LIMITED** 

### PUBLIC NOTICE TO WHOMSOVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that the following share certificate of Industrial & Prudential Investment Company Limited having its Registered Office at Paharpur House, 8/1/B Diamond Harbour Road Kolkata, West Bengal, 700027 registered in the name of the following shareholders have been lost by them.

No.	Name of Share Holders	Folio No.	Certificate No.	Dist. Nos.	Shares
1	Meher Rusi Dalal Jerbanoo Khurshed Cursetji	M00185	609	151238 – 151317	80

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such clain with the Company or its Registrar and Transfer Agents Link In Time India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400 083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate share certificates

> Names of Shareholders Darius Rusi Dalal

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that to Public t large that my Client Mrs. Surekha anradhan Patil have lost origina at large that my Client Mrs. Surekha Janradhan Patil have lost original Chain First Agreement for sale Dated 22.06.2007 Vide Registered 8057/ 2007 between Mr. Dattatraya K. Patil and Smt. Bhanumati Jaywant Patil in respect of Flat No. 305, Third Floor, Disha Apartment M.B. Estate, Virar West TQ, Vasai Dist Palghar and any person found or having any concerns regarding the said Original documents shall return the documents to me within 14 Days from the publication of this notice on my given below address. All Persons claiming right, title and interest on the said property or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, gift inheritance, bequest, possession, lien lease, easement or otherwise howsoever are hereby required to communicate the same to undersigned in writing with full particulars and details within 14 Days MERCURY TRADE LINKS LIMITED CIN: L26933MH1985PLC037213 pistered Office: S-002 B, 2<sup>nd</sup> Floor, Vikas Centre. S.V. Road. Santacruz (West), Mumbai – 400054 NOTICE Compliance with Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 12<sup>th</sup> day of August, 2021 at 2.00 PM, at Registered Office of the Company, Mumbai inter-alla to approve and take on reco the un-audited Financial Results of th Company for the guarter ended 30th June, 2021 This information is also available on the website of the Company at www.mercurytradelinks.co.in and also on the undersigned in writing with full particulars and details within 14 Days from the date of publication hereof, failing which shall be deemed to have waived for all intents and purposes and free from all encumbrances. stock exchange websites at www.bseindia.com where shares of the nd free from all encumbrances. Mr. Amit N. Pandit Advocate High Court 11, Meghdoot Bldg, 2<sup>rd</sup> Floor, Opp. Virar Railway Station, Virar West, Tal. Vasai, Dist. Palghar. mpany are listed. For Mercury Trade Links Limited Pradeep Kumar Sarda Director (DIN: 00021405) Date : 07.08.2021 A झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नविन प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. दुरध्वनी : २६५९०५११ संकेतस्थळ : www.sra.gov.in ई-मेल: info@sra.gov.in

दिनांक : ०२/०//२०२९ क़॒./उजिपउ/टे-६/२०२१/२८४४४ महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम १४(१) अन्वये अ) जमीन मालक : भ) मे. बैरामजी जिजीभाय प्रा. लि. ८३, ज्योली मेकर चेंबर्स-२, ८ वा मजला, नरीमनपॉइंट, मुंबई-४०० ०२१, २) बेट्रीक मेट्स जो रिबेलो ३) श्रीमती. बेट्रीक मेट्स जी रिबेलो ४) श्री. अंतोन मनवेल फोन्सेका ५) श्रीम. सी. सी. परेरा, डामनिक फ्रान्सीस रिबेलो ६) श्री. जोसेफ प्रन्सीस मन्या अकुज ७) श्री. जोसेफ प्रन्सीस मन्या अकुज बेत्रीत्र मुरझेला (अ.क्र. २ ते ७ : पत्ता उपलबध नाही.) ब) डमला मालक : भोगाबाई धोडी वासू २) वासु रवि धोडी
 ३) प्रमिला रवि धे
 ४) धोडी प्रमिला धोडी ५) सोन्या सिपका धोडी ६) रावजी धोडी ३) प्रमिला रवि धोडी मंगल रुप्ता धोडी ८) महमंद नझीर शेख ९) महमंद नझीर महमंद वझीर शेख १०) श्री. के एस धुरंधर ११) लालू रुपला धोडी (अ.क्र. १ ते ११ : पत्ता उपलबध नाही.) क) हरकतदार : १) कमलेश पांडे व इतर ९४, श्री साई विजेता मित्रमंडळ यांचे सदस्य राहणार नुर मोहम्मद नझीर चाळ, शिवाजी मैदान जवळ, गावदेवी रोड, पोयसर, काजुपाडा, कांदिवली (पू.), मुंबई-४००१०१. २) जाल एफ. दारुवाला, ८९बी, ज्योली मेकर चेंबर्स-२, ८ वा मजला, नरीमनपॉइंट, मुंबई-४०० ०२१ ३) इवर्ल्ड व्ही. फॉन्सेंका, डॉ. फॉन्सेंका हाऊस, ४/१२४, एस. व्हि. रोड, पोईसर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ४) चैतन्य संयुक्त सहकारी गृह निर्माण संस्था (नियो.), नजीर चाल व भास्कर एवं अन्य चाल, १० फीट रोड, काजुपाडा, गांव देवी रोड, पोइसर, कांदिवली (पू.), मुंबई-४००१०१ ५) श्री साई विजेता मित्र मंडळ (रजि.), नजीर चाल व भास्कर एवं अन्य चाल, ९० फीट रोड, काज़ुपाडा, गांव देवी रोड, पोइसर, कांदिवली (पू.), मुंबई-४००१०१ ६) मे. रास बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ई/००३, सह्याद्री को. ऑ. हौ. सोसा. लि. सदगुरु नगर, सुविद्या शाळेच्या मागे, देवीपाडा बोरीवली (पू.), मुंबई-४०००६६. ड) मुख्य प्रवर्तक, श्री. पी. आर. शुल्का, हरी ओम सह. गृह. संस्था (नियो.), मौजे. पोईसर, ता. बोरीवली, नझीर चाळ, काजुपाडा, पोईसर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

**Gillette India Limited** CIN: L28931MH1984PLC267130 Read. Office: P & G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E) Mumbai 400 099 Tel: (91-22) 2826 6000; Fax: (91-22) 2826 7337; email ID: investorgil.im@pg.com; website: in.pg.com

SUB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") on 28th February, 2017 including subsequent amendments, if any, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund Suspense Account ("IEPF Suspense Account") with one of the Depository Participants to be identified by the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority"). Adhering to the various requirements set out in the Rules, the Company is communicating individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority, at their latest available address registered with the Company and has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to the DEMAT Account of the IEPF Authority on its website at in.pg.com In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by October 15, 2021 or such other date as may be extended, the Company shall, with a view of complying with the requirements set out in IEPF Rules, transfer the shares to the DEMAT Account of the IEPF Authority by the due date as stipulated in IEPF Rules, without any further notice as per procedure stipulated in IEPF Rules which are as under:

- In case shares held in physical form: by issuance of duplicate share certificate(s) and thereafter by informing the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate into DEMAT form and transfer in favour of the IEPF Authority.
- In case shares are held in demat mode: by informing the depository by way of corporate action, where the shareholders have their accounts for transfer of the shares in favour of the IEPF Authority

The Concerned shareholders may note that, upon such transfer they can claim the said share(s) along with the dividend(s) from IEPF Authority after following the procedure prescribed under IEPF Rules. No claim shall, however, lie against the Company in respect of the said unclaimed dividends and the shares transferred as above.

For any queries on the subject matter, you may write to/contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s MAS Services Limited, T-34, 2nd floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delh - 110 020, Phone: 011-26387281/82, Fax: 011- 26387384, e-mail: info@masserv.com and/or to the Company at abovementioned registered office. For Gillette India Limited

Place: Mumbai

Date: August 06,2021

E-voting procedure on 6<sup>th</sup> August, 2021 through electronic means to Members whose e-mail address were registered with the Company/ the Regi Transfer Agent/ Depositories in compliance with the applicable of the Companies Act, 2013, ("the Act"), circulars issued by the N Corporate affairs dated May 05, 2020 read with circulars dated April April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively and and Exchange Board of India ("SEBI") dated May 12, 2020 and January In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the C (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 4 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing the facility to its members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice nvening the Twenty Eight AGM of the Company through e-voting services of Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The details pursuant to the act are as under;

- Members holding the shares either in Physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e; Wednesday, 25th August, 2021 are ("eligible Members"), to exercise their rights to vote by the remote e-voting and e-voting system in the AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company.
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 26th August, 2021 to Wednesday, 1<sup>st</sup> September, 2021 (both days inclusive).
- The remote evoting will Commence on Sunday, 29th August, 2021 at 9.00 A.M. (IST);
- The remote evoting will end on Tuesday, 31st August, 2021 at 5.00 P.M. (IST);
- The remote evoting module shall be disabled for voting thereafter and once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again;
- The Members can participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not cast their vote again in the AGM;
- The facility for evoting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC Facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting are otherwise not bared from doing so shall be eligible to vote through the e-voting system during the AGM
- Only a person whose name is recorded in the Register of Members or i the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Wednesday, 25th August, 2021, shall be entitled to avail the facility or remote e-voting as well as evoting during the AGM;
- Members who are holding shares in physical form or who have no registered their email address with the Company/Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date, i.e. Wednesday, 25th August, 2021, such Member may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or rnt.helpdesk@linkintime.co.in However, if a Member is already registered with CDSL for e-voting ther existing User ID and password can be used for casting vote;
- The Annual Report for the financial Year 2020-21 alongwith the Notice of the AGM is also available on the Website of the Company, i.e www.ugrocapital.com, website of the Stock Exchange i.e; BSE Limited and also on the website of the CDSL at www.evotingindia.com

In case of any queries/ grievances relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting Manual for Members at the HELP Section at the Website of the CDSL, i.e: www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 5533 or Contact Mr. Rakesh Dalvi, CDSL, at Marathon Futurex, A-Wing, 25th floor, NM Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013 or call on 022 23058542/43

Date: 6th August, 2021

Place : Mumbai

Ghanashyam Hegde Company Secretary

By Order of the Board of Directors

For UGRO Capital Limited

Aniket Karandika

Company Secretary

Sd/

weinbers	ा २) पत्त्वा सामा पारला ( 18) मास्कर (वठ)ब
gistrar and	१५) गोमतीबाई मारवान धोडी १६) महमंद नझीर म्
provisions	(अ.क्र.१ ते १६ पत्ता उपलब्ध नाही.)
Ministry of	
1 08, 2020,	क) हरकतदार :
Securities	१) राजेश र. पिठवा व इतर ८७
y 15, 2021.	पोयसर, काजुपाडा, गावदेवी रोड,
Companies	१वा फुट रोड, कांदिवली (पू.), मुंबई- १००१०१
44 of the	ड) मुख्य प्रवर्तक, श्री. चंद्रकांत नेवरेकर
2015 the	

अष्टविनायक सह.गृह.संस्था (नियो.) मौजे. पोईसर, ता. बोरीवली, नझीर चाळ

काजुपाडा, पोईसर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ **विषय:**– झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी जमीन संपादनाच्या सुनावणीस हजर राहणेबाबत

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, मुंबई उपनगर जिल्ह्याती खाली नमूद मिळकतीचे झोपडपट्टीँ पुनर्वसन योजनेसाठी भूसंपॉदन करुन मिळणेबाब अष्टविनायेक सह.गृह.संस्था (नियो.) यांनी या कार्यालयाकडें दि.०२/०५/२०१९ रोजी अर्जान्वये विनंती केली आहे.

अ. क्र.											
997.		४६३	दात्र (मा.मा.) ६४१.४	यात्र (मा.मा.) २३७.२							
। २		১৫২ ४७१	481.8 98.9	430.4							
۲ ج		807	9300.0	9300.0							
		४७२ ४७२/१ ते २	80.3	80.3							
8		<u>४७२/२</u> ४७२/३									
ષ દ		४७२/३ ४७२/४	२६.७ २१.१	२६.७ २१.१							
۹ 19	<u>४७२/४४</u> २९.५ ४७२/५ ते ६ ४६.१ ४६.१										
ι		४७२/७ ते ८, ९									
-		४७२/१० ते ११	29.4	29.4							
<u>۹</u>		४७२/ ५० त ५५ ४७२/ १२	30.8	30.8 2010							
90 99		४७२/१२ ४७२/१३ ते १४	<u>६</u> १.७	<u></u> ٤٩.७							
	**		86.0	86.0							
92	मौजे. पोईसर	४७२/१५ ते १६ ४७२/१७	96.0	96.0							
93			२२.२	२२.२							
98		802/96	6.0	٤.٥							
94		४७२/१९ ते २१	३२.५	३२.५							
۹६	<u><u></u>8७२/२२ १२.५ १२.५</u>										
99		865/23	38.6	38.6							
٩८		४७२/२४ ते २९	480.9	480.9							
99		४७२/३० ते ३५	33.3	33.3							
<b>२०</b>		803	286.8	286.8							
Ŷ٩		<u> </u>	494.2	494.2							
२२		<u>४७७ पै</u>	२५५.०	ç.9							
23		<u> </u>	826.0	939.4							
२४	809 39.4 39.4										
ર્વ	<u>865</u> 804.6 805.7										
२६		४८५ ভ	<u>448.9</u>	७२.०							
			५६६४.८ चौ.मी	३९२९.९ चौ.मी							
3	गता सदर प्रकर	णी मा. मुख्य कार्यकारी	। अधिकारी, झोपुप्रा यांचे	कडे खाली नमूद प्रमाणे							
सुनावणी आयोजित केली आहे.											
सुनावणीचा दिनांक : १३/०८/२०२१											
	वणाचा वळ : स	ायंकाळी ०४:३० वा. 		<del></del>							
स्थα	ः झापड	पट्टा पुनवसन प्रााधकरण् न	ग कार्यालय, प्रशासकीय	इमारत, ातसरा मजल							
	સમાગૃ	ह, अनंत काणकर माग	i, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०	0044.							
र	नदर सुनावणोस	आपण सर्व संबंधीत क	ागदपत्रांसह उपस्थित रा न समेन नरीन नर्जना	हून आपले लेखी म्हणणे							

दाखल करावे. अन्यथा प्रकरणी नियमानुसार पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल, या नोंद घ्यावी.

(सूचना : सध्याचा कोविड-१९ च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचना- उदा. मास्क वापरणे, समाजिक अंतर ठेवणे इ. यांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी

सही/

(विश्वास गुजर

उपजिल्हाधिकारी

झोपडपट्टी पूनर्वेसन प्राधिकरण

राज्ञणेबाबल...

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील खाली नमूद मिळकतीचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी भूसंपादन करुन मिळणेबाबत हरी ओम सह. गृह. संस्था (नियो.) यांनी या कार्यालयाकडे दि. ०२/०५/२०१९ रोजीचे अर्जान्वये विनंती केली आहे.

१         ४७० पै         ५८६.९           २         ४७०/४         ४.२           ३         ४७०/५         २७.९           ४७०/५         २७.९           ४७०/६         १७           ५         ४७०/६         १७           ५         ४७०/६         १७           ४७०/६         १७         ४७.५           ५         ४७०/६         १७           ४७०/६         १७         १४.४           ७         ४७०/६         १७           ४७०/१४         १४.४         १४.४           १         ४७०/१४         १४.४           १         ४७०/१४         १४.४           १८         ४७०/१४         १४.४           १८         ४७२/३६         १४४.२           १४         ४८७         १८.२           १४         ४८७         १८.२           १४         ४८२         २८.६           १४         ४८३         २८.६           १४         ४८३         २८.६           १४         १८२         १८.२           १४         १८२         १८.२           १८         १८३         १८.६           १८         १८२         १८.२	४२०.६ ४.२ ५.७				
३         ४७०/५         २७.१           ४         ४७०/६         १७           ४७०/६         १७           ४७०/६         १७           ४७०/६         १७           ४७०/६         १७           ४७०/६         १७           ४७०/१४         १४७           ५         ४७०/१४         १४.१           ४७०/१४         १४.१           ४७०/१४         १४.१           १८         ४७०/१४         १४.१           १८         ४७०/१३         १४.९           १८         ४७०/१३         १४.९           १८         ४७०/३६         १४.९           १८         ४७२/३६         १४.९           १८         ४७२/३६         १४.९           १८         ४८७         १८.२           १८         ४८७         १८.२           १८         ४८२         २८.८           १८         ४८२         २८.८           १८         ४८३         २८.८           १८         ४८३         २८.८           १८         ४८३         २८.८           १८         ४८३         २८.८           १८         ४८३         २८.८           १८         ४८					
8         800/६         90           4         800/६         90           4         800/६         90           5         800/2         14           8         90/2         14           8         90/2         14           9         90/2         14           90         800/2         14           90         800/2         14           90         800/2         14           90         800/2         14           91         800/2         14           92         800/2         14           93         800/2         14           94         800         124           92         800         24           94         800         24           94         800         24           95         94         24           94         800         124           95         800         124           96         800         124           96         80         14           97         80         14           96         80         14           97 </td <td>4.0</td>	4.0				
प         ४७०/१ ते १३         ५५.५           ६         ४७०/१४         १४४०/१४         १४४०/१४           ७         ४७०/१७ ते १६         ११.१         १४७०/१७ ते १८         १४४९.२           १         ४७०/१७ ते १८         १४४९.२         १४७०/१७ ते १८         १४९.२           १०         ४७०/१७ ते १८         १४४९.२         १४७२/३६         १४४९.२           १०         ४७०/१७ ते १८         १४८९         १८.७         १८.७           १२         ४७७२/३७ ते ४९         १०.७         १८.७         १८.७           १२         ४७७२/३७ ते ४९         २२५         १८.७         १८.७           १४         ४८७ ते ४२८         ३५         १८.७         १८.७           १४         ४८७ ते ४८.७         ३८.८         १८.८         १८.८           १४         ४८७ ते १८.८         ४८.७         १८.८         १८.८           १४         ४८४         १४.७         १८.८         १८.८         १८.८           १४         ४८४         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८         १८.८ <t< td=""><td></td></t<>					
६         ४७०/१४         १४.४           ७         ४७०/१५ ते १६         ११.१           ४७०/१७ ते १८         १४.१           १         ४७०/१७ ते १८         १४.१           १         ४७०/१७ ते १८         १४.१           १         ४७०/१७ ते १८         १४.१           १०         ४७२/३६         १४४.१           १०         ४७२/३७ ते ४१         १०.७           १२         ४७७२/३७ ते ४१         १२           १४         ४७७२/३७ ते ४१         १२           १४         ४८७ ते ४२८         १२           १४         ४८७ ते ४२८         १२           १४         ४८७ ते ४८२         १८.८           १८         ४८३/१ ते ४२         १८.८           १८         ४८४४         १५४.९           १४         ४८४         १८.८           १४         ४८४४         १८.८           १२         ४८४४         १९४.९           १४         ४८४४         १४.५           १४         ५४४४         १४.५           १४         ५४	દ.રદ				
७         ४७०/१५ ते १६         ११.१           १         ४७०/१७ ते १८         १४.१           १         ४७०/१७ ते १८         १४.१           १०         ४७२/३६         १४४९.२           १०         ४७२/३६         १४४९.२           १२         ४७२/३६         १४४९.२           १२         ४७२/३७ ते ४९         १०.२.३           १२         ४७६         ३५           १२         ४८७ ते ४२८         १८.२           १४         ४८७ ते १८.२         १८.२           १४         ४८०         ७.१           १४         ४८०         ७.१           १४         ४८०         ७.१           १६         ४८२         १८.२           १८         ४८२         १८.८           १८         ४८३         २८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ५२४         १८.८	44.4				
८         ४७०/१७ ते १८         १४.९           १         ४७२/३६         १४४९.२           १०         ४७२/३६         १४४९.२           ११         ४७२/३६         १४४९.२           १२         ४७२/३६         १४४९.२           १२         ४७२/३६         १८.७           १२         ४७६         ३५           १२         ४७६         ३५           १४         ४८७         २२५           १८         ४८७         ४८२           १८         ४८२         १३.१           १८         ४८२         १३.१           १८         ४८२         १३.१           १८         ४८२         १३.२           १८         ४८२         १३.२           १८         ४८२         १३.२           १८         ४८३         २८६.२           १८         ४८३         १८६.२           १८         ४८३         १८६.२           १४         ४८३         १८.८           १४         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८३         १८.८           १८         ४८.४ <td>98.8</td>	98.8				
१         ४७२/३६         १४४२.२           १०         ४७२/३६         १४४२.२           १०         ४७२/३६         १०२.३           १२         ४७६         ३५           १३         ४७६         ३५           १२         ४७६         ३५           १४         ४८६         ३५           १४         ४८७         ४८२           १४         ४८०         ७.१           १६         ४८०         ७.१           १८         ४८०         ७.१           १८         ४८०         ७.१           १८         ४८२         २२५           १८         ४८२         २८६.२           १८         ४८३         २८६.२           १८         ४८३         २८६.२           १८         ४८३         २८६.२           १८         ४८३         १८६.२           ४८३         १८६         १८६.२           १८         ४८३         १८६.२           १८         ४८३         १८६.२           १८         ४८३         १८६           १८         ४८३         १८६           १८         ४८३         १८६           १८         ५८२         १८	99.9				
अग्रे         अग्रे         भग्रे         भग्रे <t< td=""><td>98.9</td></t<>	98.9				
१२         ४७५         ८१.७           १२         ४७६         ३५           १३         ४७७ पै         २२५           १४         ४८७ पै         २२५           १४         ४८७ पै         २२५           १४         ४८०         ७.१           १६         ४८०         ७.१           १५         ४८०         ७.१           १८         ४८२         २८६.२           १९         ४८३         २८६.२           १८         ४८३         २८६.२           १८         ४८३         २८८.२           १८         ४८३         २८८.२           १८         ४८३         २८८.२           १८         ४८३         २८८.२           १८         ४८३         २८८.२           ४८३         २८८.२         २८४           ४८३         ४८३         २८८.२           ४८४४         १५४३         २८८.२           ४८४४         १५४३         १८४४           १८         ४८३         ५८४४           १८         ४८३         ५८४४           १८         ५८०८         ५८४           २८         ५२४         ५८४           २८         ५२८	9886.2				
अर         अर           १२         ४७६         ३५           १३         ४७७ वै         २२५           १४         ४८७ वै         २२५           १५         ४८०         ७.१           १६         ४८०         ७.१           १६         ४८०         ७.१           १६         ४८२, ४८२/१ ते १८         ९६४.६           १८         ४८३         २८६.२           १८         ४८३         २८६.२           ४८३         २८६.२         ४८३           १८         ४८३         २८६.२           ४८३         २८६.२         ४८३           १८         ४८३         २८६.२           ४८३         २८६.२         ४८३           १४         १५३         २८६.२           ४८३         ४८४३         १५४३           १४         १५४३         १५४३           ४८३         ४८४३         १८६           ४८३         ५२४         १८६           ४८३         ५२४         १८६           ४८३         ५२४         १८६           ४८३         ५२४         १८६           ४८३         ५२४         १८५           ४४२४         ४४४         ३४ <td>۹०२.३</td>	۹०२.३				
श्र ७७ पै         २२५           १४         ४८७ पै         २२५           १५         ४८७ पै         ४२८           १५         ४८०         ७.१           १६         ४८२         ७.१           १५         ४८०         ७.१           १५         ४८२         ९६४.६           १५         ४८३         २८६.२           १८         ४८३         २८६.२           ४८३         २८६.२         १८४           ४८३         २८६.२         १८४           ४८३         २८६.२         १८४           ४८३         २८६.२         १८४.३           ४८३         २८६.२         १८४.३           ४८३         २८६.२         १८४.३           ४८४ ४         १५४.३         १८४.२           ४८३         २८४.४         १५४.४           ४८४ ४         १५४.४         १८४.४           ४८४ ४         १८४.४         १८४.४           २२४         ५००४ पै         १३६.८           २४         ५००८ पै         ७७.४           २४         ५००८ ५         ४.६           २४         ५००८         ९.४           २४         ५००८         ९.२           ३२	۵.۹۷				
98         87.0 पै         87.0           94         94.0         94.0         94.0         94.0           96         मौजे. पोईसर         87.2         94.0         94.0         94.0         94.0           96         मौजे. पोईसर         87.2         94.0 <t< td=""><td>રૂપ</td></t<>	રૂપ				
श्वय १६ १६ १७         १८०         ७.१           १४८२         ४८२         १३.१           १८         १८.२         १८.२           १८         १८.२         १८.२           १८         १८.२         १८.२           १८         १८.२         १८.२           १८         १८.२         १८.२           १८         १८.३         २८६.२           १८         १८.४         १५.१           १८         १८.४         १५.१           १८         १८.४         १५.१           १८         १८.४         १५.१           १८         १८.४         १५.१           १८         १८.४         १५.१           १८         १८.४         १५.२           १८         १८.४         १५.४           १८         ५८.४         १८.८           २४         ५९.४         १८.८           २४         ५९.४         १८.८           २४         ५९.४         १८.८           २४         ५९.४         १८.६           २४         ५९.४         १८.६           २४         ५९.४         १८.६           २४         ५९.४         २८.७           २४ <t.< td=""><td>957.0</td></t.<>	957.0				
श्व.         82.9         93.9           90         44         82.7         93.9           91         मौजे. पोईसर         82.7         94.7         94.7           92         82.7         82.7         94.8         94.8           92         82.7         82.7         94.8         94.9           92         82.8         94.9         94.9         94.9           92         82.8         94.9         94.9         94.9           92         82.8         94.9         94.9         94.9           92         82.8         94.9         94.9         94.9           92         82.8         94.9         94.9         94.9           92         82.8         94.9         94.9         94.9         94.9           92         94.9         94.9         94.9         94.9         94.9         94.9           92         94.9	२९६.५				
90         8/2, 8/2, 1 से 9/2         ९६, 8/2, 1           9/2         मौजे, पोईसर         8/2, 3/2, 1         २/2, 2           9/2         8/2, 3/2, 1         २/2, 2         2/2, 2           9/2         8/2, 3/2, 1         8/2, 3/2, 1         1           9/2         8/2, 3/2, 1         8/2, 3/2, 1         1           9/2         8/2, 3/2, 1         8/2, 3/2, 1         1           20         8/2, 4         9/2, 4/2, 1         1           20         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           20         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           20         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           20         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           21         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           22         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           22         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           22         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           32         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           32         4/2, 4/2, 1         9/2, 4/2, 1         1           33         4/2, 4/2, 1         2/2, 1 <td>6.9</td>	6.9				
१७         ४८२,४८२/१ ते १८         ९६४.६           १९         ४८३         २८६.२           १९         ४८३/१ ते ४         २८६.२           १९         ४८३/१ ते ४         २८६.२           १९         ४८४         १५९.६           २२         ४८४         १५९.१           २२         ४८४         १५९.१           २२         ४८४         १५९.१           २२         ४८४         १५९.१           २२         ४८४         १५९.२           २२         ४८४         १५९.२           २२         ४८४         १५९.२           २२         ४९६ वे         ५१.२           २२         ४९६ वे         ५१.२           २२         ४९६ वे         ५१.२           २२         ४९६ वे         ५१.२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२         ५२           २२         ५२<	93.9				
१९         ४८३/१ ते ४         २८.८           २०         ४८४         १५१.७           २२         ४८५८ पै         ५५४.१           २२         ४९५४ पै         ५५४.१           २२         ४९५४ पै         ५५४.१           २२         ४९५४ पै         ५५३.१           २३         ४९६ पै         ३७०२.४           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६९.५           २४         ५०७ पै         १३           २४         ५०७ पै         १३           २४         ५०१ पै         १३           २४         ५१०/३         १५.५           २४         ५१०/३         १५.५           २४         ५१०/३         १४.६           २४         ५१०/६         ७.१           ३२         ५१०/६         ७.०           ३२         ५१०/६         ७.०           ३२         ५१०/६         ७.०           ३३         ५१२/३         ५१२.७           ५१२         ५१२         ५१२.७           ३३         ५१२         ५१.६	909.0				
१९         ४८३/१ ते ४         २८.८           २०         ४८४         १५१.७           २२         ४८५८ पै         ५५४.१           २२         ४९५४ पै         ५५४.१           २२         ४९५४ पै         ५५४.१           २२         ४९५४ पै         ५५३.१           २३         ४९६ पै         ३७०२.४           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६९.५           २४         ५०७ पै         १३           २४         ५०७ पै         १३           २४         ५०१ पै         १३           २४         ५१०/३         १५.५           २४         ५१०/३         १५.५           २४         ५१०/३         १४.६           २४         ५१०/६         ७.१           ३२         ५१०/६         ७.०           ३२         ५१०/६         ७.०           ३२         ५१०/६         ७.०           ३३         ५१२/३         ५१२.७           ५१२         ५१२         ५१२.७           ३३         ५१२         ५१.६	२८६.२				
अग्र के कि	26.6				
४२२         ४९५व मै         ५१३२.६           २३         ४९६ मै         ३७०२.४           २४         ५०७ मै         १३६१.५           २४         ५०७ मै         १३६१.५           २५         ५०७ मै         १३६१.५           २५         ५०८ मै         ७७९.८           २६         ५०० मै         १३६१.५           २५         ५०० मै         १३६१.५           २७         ५०० मै         १३           २७         ५०० मै         १३           २८         ५०० मै         १३           २८         ५००/२         १५.५           २२         ५१०/२         १५.५           २२         ५१०/३         १५.५           २२         ५१०/६         १.६           ३२         ५१०/६         १.५           ३२         ५१०/५         १२.५           ३२         ५१०/५         १२.५           ३२         ५१०/२         ७.०           ३२         ५१०/२         ७.०           ३४         ५१२/२         ७.०           ३५         ५१२/२         ५२.७           ३५         ५१२/२         ९८.०           ३४         ५१२/२         ९८.०	949.0				
४२२         ४९५व मै         ५१३१.६           २३         ४९६ मै         ३७०२.४           २४         ५०७ मै         १३६१.५           २४         ५०७ मै         १३६१.५           २५         ५०७ मै         १३६१.५           २५         ५०७ मै         १३६१.५           २५         ५०० मै         १३६१.५           २५         ५०० मै         १३६१.५           २७         ५०० मै         १३६२           २७         ५०० मै         १३           २७         ५०० मै         १३           २५         ५०० मै         १३           २५         ५०० म         १३           २५         ५००/२         १५.५           २२         ५१०/४         ४.६           ३२         ५१०/५         १२.५           ५१०/५         ९.०         १           ३२         ५१०/५         १           ५१०/५         ९.५         १           ३२         ५१०/५         १           ५१०/५         ९.०         २           ३२         ५१२/५         २.७           ५१२         ५१२/५         २.७           ३४         ५१२/५         २.७ <td< td=""><td>384.8</td></td<>	384.8				
२२३         ४९६ पै         ३७०२.४           २४         ५०७ पै         १३६१.५           २४         ५०७ पै         १३६१.५           २५         ५०८ पै         ७७९.८           २६         ५०० पै         १९४.४           २७         ५०० पै         १९४.४           २७         ५०० पै         १९४.४           २७         ५०० पै         १९४.४           २७         ५०० पै         १३           २५         ५०० पै         १५३           २५         ५००/२, ५१०/१         १५.५           २२         ५१०/४, ५१०/१         १८.५           ३०         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/५, ५१०/६         ९.१           ३२         ५१०/५         १८.५           ५११ पै         ५२८७         २२.७           ३४         ५१२ पै         २६६.२           ५२४         ९८८.१         ९८८.१           ३६         ५१३ पै         ९८८.१           ४९८         ५८८.९         ९८८.९           ३४         ५९४         ९८८.९           ४४         ५९४         ९८८.९           ३४         ५९४         ९८           ४४         ५९	62.4				
२४         ५०७ मै         १३६१.५           २५         ५०८ मै         ७७९.८           २६         ५०२ मै         १७९.८           २७         ५१०२ मै         १९९.८           २७         ५१०२ मै         १९९.८           २८         ५१०? मै         १९८.४           २८         ५१०? मै         ९४.४           २२         ५१०/३         १५.५           २२         ५१०/३         १८.५           २२         ५१०/४         ४.६           ३२         ५१०/६         ७.१           ३२         ५१०/६         ९.१           ५१०/५         ५१९/६         ९.०           ३२         ५१९/२         ७.०           ५१९/२         ७.०         १           ३२         ५१९/२         ७.०           ३२         ५१९/२         ७.०           ३२         ५१९/२         ९.०           ३२         ५१९/२         ९.०           ३२         ५१९/२         ९.०           ३२         ५१९/२         ९.०           ३२         ५१९/२         ९.०           ३२         ५१९/२         ९.०           ३२         ५१९/२         ९.५           ३	9286.0				
400 th $9142.8$ 20 $400$ th $9142.8$ 20 $490$ th $914.4$ 21 $490/2$ , $490/2$ $94.4$ 22 $490/2$ , $490/2$ $94.4$ 20 $490/2$ , $490/2$ $94.4$ 22 $490/2$ , $490/2$ $94.4$ 23 $490/4$ , $490/2$ $94.4$ 24 $490/4$ , $490/2$ $9.4$ 23 $490/4$ , $490/4$ $920.4$ 23 $499/2$ $9.0$ 24 $491/2$ $9.0$ 25 $491/2$ $9.0$ 24 $492$ th $284.2$ $492$ th $284.2$ $92.4$ 242 $492$ th $284.2$ 343 $92.2$ $92.4$ $492$ th $284.2$ $92.4$ $342$ th $92.6$ $92.4$ $343$ th $92.6$ $92.4$ $344$ th $92.6$ $92.4$ $343$ th $92.6$ $92.6$ $344$ th </td <td>84.2</td>	84.2				
२७         ५१०/१         ५३           २८         ५१०/१, ५१०/१         ९३           २८         ५१०/१, ५१०/३         १५.५           २१         ५१०/१, ५१०/३         १५.५           ३०         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५११/५         ९८.५           ३३         ५११/२         ७.०           ३४         ५११/३, ५११/४         २२.७           ३५         ५१२ वै         २६६.२           ३६         ५१३ वै         ९८८.१           ३६         ५१३ वै         ९८८.१           ७         ९८८.१         ९८८.९           ७         ९४४२९९९.१ चौ.मी         ६	88.9				
२७         ५१०/१         ५३           २८         ५१०/३, ५१०/३         १५.५           २१         ५१०/४, ५१०/३         १५.५           ३०         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३३         ५११/२         ७.०           ३४         ५११/२         ७.०           ३४         ५११/३, ५१९/४         २२.७           ३५         ५१२ पै         २६६.२           ३६         ५१३ पै         ९८.१           ३६         ५१३ पै         ९८.२           ७         ९८८.१         ९८.२           अता संदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकार्यकार्य आविकारी, झोपुप्रा यांचेकरे         २६८.२	३७४.१५				
२८         ५१०/३, ५१०/३         १५.५           २२         ५१०/४, ५१०/३         १.६           ३०         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५११/२         ७.०           ३३         ५१९/२         ७.०           ३४         ५१९/३, ५१९/४         २२.७           ३५         ५१२ पै         २६६.२           ३६         ५१३ पै         ९८८.१           ३६         ५१३ पै         ९८८.१           अता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकार्र अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे         ३६	38.3				
५१०/४         ४.६           ३०         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३१         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३२         ५१०/७         १           ३३         ५११/३         ५१९/२           ३४         ५१९/२         ७.०           ३४         ५१९/३         २२.७           ३५         ५१९/३         २२.७           ३५         ५१२ पै         २६६.२           ३६         ५१३ पै         ९८८.१           ३६         ५१३ पै         ९८८.१           अता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुपा यांचेकरे         ३४	94.4				
३०         ५१०/५, ५१०/६         ७.१           ३१         ५१०/७         १           ३२         ५११/३, ५११/१         १२७.५           ३३         ५११/३, ५११/१         १८.५           ३३         ५११/३, ५११/४         २२.७           ३४         ५११/३, ५१९/४         २२.७           ३५         ५१२ पै         २६६.२           ३६         ५१३ पै         ९८८.१           ९८९.९ चौ.मी         ६           आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	୪.६				
५११ पे. ५१९/१         १२७.५           ३३         ५१९/१         १२७.५           ३३         ५१९/२         ७.०           ३४         ५१९/३, ५९९/४         २२.७           ३५         ५१९/३, ५९९/४         २२.७           ३५         ५१९/३         २२.७           ३६         ५१९ पै         २६६.२           ५१३ पै         ९८८.१           ९८६.९.९         ९८८.९           अता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	<b>७.</b> १				
३३ ५१९/२ ७.० ३४ ५१९/३, ५१९/४ २२.७ ३५ ५१२ पै २६६.२ ३६ ५१३ पै २६६.२ ३६ ५१३ पै ९८८.१ १८६७९.१ चौ.मी ६ आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	٩				
३३ ३४ ३४ ५११/३, ५११/४ २२.७ ३५ ५१२ पै २६६.२ ५१३ पै ९८८.१ ९८६७९.१ चौ.मी ६ अाता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	992.8				
३५ ५१२ पै २६६.२ ३६ ५१३ पै ९८८.१ <b>१८६७९.१ जौ.मी ६</b> आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	6.0				
३५ ५१२ पै २६६.२ ३६ ५१३ पै ९८८.१ <b>१८६७९.१ जौ.मी ६</b> आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	२२.७				
<b>१८६७९.१ चौ.मी</b> ६ आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकरे	२२.१३				
आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकर	१९४				
आता सदर प्रकरणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकर	७२७.४४ चौ.मी				
ु सुनावणीचा दिनांक : १३/०८/२०२१					
सुनावणीची वेळ ः सायंकाळी ०४:४५ वा.					
स्थळ ः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालय, प्रशासव	र्श्वीय इमारत, तिस				
मजला सभागृह, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. सदर सुनावणीस आपण सर्व संबंधीत कागदपत्रांसह उपस्थित राहून आपले लेखी म्हणणे दाखल करावे. अन्यथा प्रकरणी नियमानुसार पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल, याची					
(सूचना : सध्याचा कोविड-१९ च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचन वापरणे, समाजिक अंतर ठेवणे इ. यांचे तंतोतंत पालन करण्य					
	ही/-				
र	स गुजर)				

उपजिल्हाधिकारी

झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरण

मुंबई, शनिवार, ७ ऑगस्ट २०२१ | **नव@शक्ति** १९

### M marico मॅरिको लिमिटेड सीआयएन : L15140MH1988PLC049208

**ोंदणीकृत कार्यालय :** ७ वा मजला, ग्रेड पलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८ दूर. क्र. : + ९१ - ०२२-६६४८ ०४८० फॅक्स क्र. : + ९१ - ०२२-२६५० ०१५९ वेबसाइट : <u>www.marico.com</u> ई-मेल : <u>investor@marico.com</u>

व्हीडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मोड्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना सचना यादारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार पूर्वना चक्कर प्रचलारे चा जाए का, जनावित्र, विराधायी वर्त्र चा आपके प्रचलावाज प्राप्ता ताचार हि. ३०.०८.२०११ गेजी स. ११.०० (भा. प्र. वे.) वाजता द्वीसी/ओएद्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्य सुचनेमध्ये विहित विषयांवर विचार्रावनिमय कप्ण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ध्याच्या कोव्हिड – १९ महामारीच्या दृष्टिकोनातून व देशातील काही ठिकाणी नागरिकांच्या वावरावरील लागू निर्बंध तसेच कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या सर्व लागू तरतुदी, त्याअंतर्गत संस्थापित नियम व सेबी (सूची अनिवार्य व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी सूची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गत सा . 1यिक ठिकार्ण सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम आयोजित करण्यात येईल.

- कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय व सेबीद्वारे जारी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत त्यांना एजीएमच्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात **शुक्रवार, दि. ०६.०८.२०२१** रोजी पाठवण्यात आला आ
- एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल व अन्य माहिती कंपनीची वेबसाइट www.marico.com, बीएसई लिमि देवेची वेबसाइट <u>www.bseindia.com</u>, नेगल स्टॉक एक्सचेंच ऑफ इंडियाची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> <u>com</u> वर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्क्सिस (इंडिया) लिभिटेड (सीडीएसएल)ची वेबसाइट <u>www.evolingindia</u>. com वरूनही प्राप्त करता येऊ शकेल. एजीएमच्या सूचनेशी संबंधित दस्तावेज कंपनीद्वारे investor@marico. com येथे विनंती पाठवल्यावर लागू वैधानिक आवश्यकतांच्या अनुपालनांतर्गत परीक्षणासाठी उपलब्ध होतील
- व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएम आयोजित करण्यासाठी, त्या सभेमध्ये सभासदांना सहभाग धेता येण्यासाठी, एजीएमच्या आधी व दरम्यान ई-मतदान संविधा प्राप्त करण्यासाठी तसेच एजीएमचे वन-वे लाइक्ट वेबकारट उपलब्ध करण्यासाठी कंपनीने सीडीएसएलची सेवा नेमली आहे. व्हीसी/आएव्हीएमच्या माध्यमातून समेस उपस्थित राहण्यासाठीची तसेच सभेमध्ये लाइब्ह वेबकास्ट पाहण्यासाठीची लिंक कंपनीची गाण्यनाधूर पंतत्व जारच्या राज्यताजिज एवंव पंतन्त्रत्व एवंव्यू व्यूच्यत्व के स्वज्यतः गठण्यताज्य राज्य करण्या ईक्हीएसएन अर्थात २१०७३१००६ अंतर्गत सभासदांच्या लॉग इन वर पुरविण्यात येईल. विस्तृत प्रक्रिया व एजीएममध्ये सहभाग धेण्यासाठी कृपया एजीएमची सूचना पाहावी.

### परोक्ष ई–मतदान (एजीएमच्या आधी) व ई–मतदान (एजीएमदरम्यान) करिताचे निर्देश :

लागू कायद्याच्या अनुपालनांतर्गत सभासदांना त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (एजीएमच्या आधी व दरम्यान) देण्याची संधी देण्यात येईल. विस्तृत प्रक्रिया व त्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत नमूद आहेत. परोक्ष ई-मतदानाचा कालावधी खालीलप्रमाणे :

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात गुरुवार, दि. २६.०८.२०२१ रोजी स. ९.०० पासून (भा. प्र. वे.) परोक्ष ई-मतदानाची शेवटची तारीख रविवार, दि. २९.०८.२०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) सोमवार, दि. २३.०८.२०२१ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनसार सभासद/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल असी व्यक्तीच केवळ परोक्ष व एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा प्राप्त करण्या

- पात्र असेल. वरील निर्देशित तारीख व वेळेपश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल. सभासदाद्वारे परोक्ष ई-मतदानाच्य माध्यमातून एकदा मत दिल्यानंतर सभासदास नंतर ते बदलता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेमध्ये उपस्थित राहू शकतील/सहभाग धेऊ शकतील, परंतु त्यांना एजीएमध्ये पुन्हा मत देता थेणार नाई एजीएमच्या आधी मत न दिलेले व एजीएममध्ये उपस्थित सभासद तीच प्रक्रिया वापरून एजीएमदरम्यान ई मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील.
- एजीएमच्या सचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती वरील निर्देशित वेबसाइटवरून एजीएमचे दस्तावेज प्राप्त करू शकेल तसेचई-मतदानाच्या माध्यमातून आपले मत देण्यासाठी <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> व rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंव विद्यमान लॉग इन अर्हतेचा वापर करू शकेल
- डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते व मोबाइल क्रमांक त्यांच डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवावेत व कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांच ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेर लिमिटेड यांच्याकडे https://www.linkintime.co.in/EmailReg/Email.Register.html येथे नोंदवावेत.

**तांत्रिकी सहाय्य :** एजीएममध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात व ई-मतदान प्रणालीसंदर्भात काही शंका/तक्रारी असल्या सभासद/लाभार्थी मालकांनी www.evotingindia.com वर उपलब्ध Frequently Asked Questions -voting user manual वाचावे किंवा <u>helpdesk.evoting@cdsl.india.com</u> येथे ई-मेल लिहावा किंव े राजा के स्वरूपाय के (सीडीएसएल) ए विंग, २५ वा मजला, मौथॉन प्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर प्ऐल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ येथे पाठवाव्यात किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वा ०२२-२३०५८७३८ येथे संपर्क साधावा

दिनांक: ०६.०८.२०२१ ठिकाण : मुंबई

सही/ हेमांगी घाग कंपनी सचिव व अनुपालन अधिका

दिनांक : ०७.०८.२०२१

C

ठिकाण : नागपर

दिनांक : 6 ऑगस्ट 2021

कर्जदारांचे नाव



कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेड CIN NO. L67190MH1995PLC084306 नोंदणीकृत कार्यालय : ४ था मजला, दलामल हाऊस, जे बी मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१ दूरध्वनीः ०२२–२२८५३९१०/११। फॅक्सः ०२२–२२८२५७५३ वेबसाईट : <u>www.coralhousing.in</u> | ई–मेल : <u>cs@coralhousing.in</u>

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनां(ओएव्हीएम) द्वारा आयोजित केल्या जाणा–या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दल भागधारकांना सूचना/ माहिती

भागधारकांनी नोंद घ्यावी की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') परिपत्रक सामान्य परिपत्रक ०८ एप्रिल, २०२० दिनांकित परिपत्रक क्रमांक १४/२०२०, सामान्य परिपत्रक १३ एप्रिल, २०२० दिनांकित परिपत्रक क्रमांक १७/२०२०, सामान्य परिपत्रक ०५ मे, २०२० दिनांकित परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ दिनांकित सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ यासह आणि एमसीए, सेबी आणि भारत सरकारने या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी जारी केलेली इतर लागू परिपत्रके, जी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत मांडली जातील, यासह कंपनी अधिनियम, २०१३ मधील सर्व लागू असलेले नियम आणि त्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमाच्या अनुपालनात आणि भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (सूचीबद्ध नियम आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम / विनियमन २०१५ च्या अनुपालनात, कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेड (''कंपनी'') ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''), व्हीडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनां (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून, सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ०२.०० वाजता आयोजित केली जाईल.

वरील परिपत्रकांचे अनुपालन म्हणून, ज्या भागधारकांचे ईमेल आयडी कंपनी / ठेवीधारक सहभागी (डिपॉझिटरी पार्टीसिपंट) मध्ये नोंदणीकृत आहेत अशा भागधारकांना, २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ चा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्टॉनिक प्रती पाठविल्या जातील. २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०–२१ चा वार्षिक अहवाल, कंपनीच्या (<u>www.coralhousing.in</u>) या संकेतस्थळावर आणि कंपनीच्या

FEDERAL BAI	NK
YOUR PERFECT BANKING PA	RTNER

# शाखा : कामोठे

शॉप क्र. ८-१५, प्रेम अंबर इमारत, प्लॉट क्र. ५, सेक्टर-१६, कामोठे-४१० २०९, फोन : ०२२-२७४३१९२०/२७४३१९२१, ई-मेल : koe@federalbank.co.in सोने कर्ज – विक्री सुचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमूद सोने कर्ज खात्यात दि फेडरल बँक लि. च्या मुंबई/कामोठे शाखेकडे तारण आहेत, जे विमोचनाकरिता थकीत अहेत आणि जे वारंवार सूचना पाठवूनही विमोचित करण्यात आलेले नाहीत. ते खाजगी विक्रीद्वारे २१.०८.२०२१ रोजी किंवा पूर्वी विकण्यात येणार आहेत.

अनु. क्र.	खाते क्र.	नाव	मर्यादा
१	२१२९६१००१३७६९३	खुमसिंह भवेरसिंह परमार	रु. १३७०००/-
२	२१२९६१००११३२६४	रश्मी नवीन कोलंगरा	रु. २१५०००/-
ş	२१२९६१००१२५०३७	रश्मी नवीन कोलंगरा	रु. १९२०००/-
8	२१२९६१००१२५०४५	रश्मी नवीन कोलंगरा	रु. १६३०००/-
<b></b>	२१२९६१००१०९०८०	रश्मी नवीन कोलंगरा	रु. ८५०००/-
Ę	२१२९६१००१३२०५८	रश्मी नवीन कोलंगरा	रु. ११४०००/-
७	२१२९६१००१२५०५२	रोहित बाळसाहेब जाधव	रु. १६००००/-
د	२१२९६१००१३१९०२	मनोहर भोजना गोवारी	रु. ३००००/-
9	२१२९६१००११४०३१	बाळसाहेब एस. लोखंडे	रु. २१००००/-
१०	२१२९६४०००११५१५	अनिल अनूसे	रु. ७८०००/-
११	२१२९६१००१२४५१९	अर्चना एस कोंडलकर	रु. ८००००/-
१२	२१२९६१००१२४४४४	गिरीश पी. व्ही.	रु. ३०८०००/-

k

शाखा : कामोठे

ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड CIN - L80301MH2011PLC219291

नोंदणीकृत कार्यालय : 306, तिसरा मजला जयसिंग बिझनेस सेंटर परिसर सीएचएसएल, सहार रोड, **GLOBAL** ब्लॉक सेक्टर पारसीवाडा, अंधेरी (ई), मुंबई -400099, महाराष्ट्र, भारत. फोन नं. : 91-22-49242584 ई--मेल : investorinfo@globaledu.net.in वेबसाईट : www.globaledu.net.in

# 30 जुन 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित परिणामांचा संक्षिप्त गोषवारा

				U	<u>Amount in Rs.)</u>
			स्व	तंत्र	
SR.	PARTICULARS		तिमाही समाप्ति		वर्ष समाप्ति
NO.	PARTICULARS	30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021
		विनाअनुदानित	अनुदानित	विनाअनुदानित	अनुदानित
1.	प्रवर्तनातुन एकुण उत्पन्न	7,62,60,192	8,95,90,794	56,09,858	27,54,15,762
2.	कालावधीसाठी (करपुर्व, अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी निव्वळ नफा / तोटा)	2,52,31,952	(1,53,02,366)	(1,33,79,685)	4,36,76,944
3.	कालावधीसाठी करपूर्व (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा / तोटा)	2,52,31,952	(1,53,02,366)	(1,33,79,685)	4,36,76,944
4.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा तोटा (अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	1,89,51,607	(1,26,16,124)	(1,28,83,696)	3,15,32,032
5.	कालावधीसाठी एकुण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठीचा नफा / तोटा) समाविष्ट कख्न (करोल्तर) आणि इत्तर व्यापक उत्पन्न (करोल्तर)]	1,89,51,607	(1,24,41,171)	(1,28,83,696)	3,17,06,984
6.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति समभाग)	10,18,03,000	10,18,03,000	2,48,30,000	10,18,03,000
7.	भरणा केलेल्या समभागा प्रति प्राप्ती (प्रात्येकी रू. १०/– च्या) अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी (समभाग प्रति प्राप्तीचे वार्षिकीकरण केलेले नाही.)	1.86	-1.22	-5.19	3.11

नोट 1) वरील निष्कर्षांचा लेख समितीने आढावा घेतला आणि ६ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या त्यांचा संबंधीत बैठकीत संचालक

मंडळादारे मान्यता देण्यात आली आहे.

2) वरिल आर्थिक परिणाम दि. 30 जुन 2021 रोजी संपलेल्या व सेबी (सूचीकरण दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम 2015 चे विनियम 33 च्या अंतर्गत स्टॉक एक्सचेंज ला प्रस्तुत केलेल्या विस्तुत तिमाही समाप्ति वित्तीय परिणामांचे (स्वतंत्र) प्रारूप सारांश आहे.. वित्तीय परिणामांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या www.globaledu.net.in या संकेतस्थळावर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या www.nseindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

> ग्लोबल एज्युकेषन लिमिटेड करिता सही/-आदित्य प्रनित भंडारी

जिच्या वसलीसाठी मिळकत विकली

ठिकाण : मुंबई

पुर्ण काळ संचालक DIN : 07637316

# **(JSE) State Bank of India** शाखा - एसएआरबी, ठाणे (११६९७) - १ ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ए-११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प)

४००६०४. शाखेचा ईमेल आयडी : sarc.thane@sbi.co.in दरध्वनी (कार्यालय) : ०२२-२५८०६८६१

# <u>ई-लिलाव विक्री</u> सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये बँकेकडे प्रभारि स्थावर आणि जंगम मत्तेची विक्री

निम्नस्वाक्षरीकारांनी **स्टेट बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खालील मिळकर्तीचा **सांकेतिक कब्जा** घेतलेला आहे. तमाम जनतेला कळविण्यात येते की, बॅंकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद बाबीतील प्रभारित मिळकर्तीचा ई-लिलाव (सप्फैसी ॲक्ट, २००२ अन्वये) ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' , जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''जे कोही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि याखाली विनिर्दिष्ट अटी आणि शर्तींवर करण्यात येणार आहे.

हमीदारांचे नाव

दिनांक: २८.०५.२०२१ प्रति, कर्वता प्रविश गाढे ए/६०३ सुकृंतला पॅराडाईस, लोडा हेल्ड्न, कल्वाण शिळ रोड, निळचे, उाणे - ४२१२०४ मतोदय भाईदय भाईदय. भंकर सिबचुरिये इंटेस्ट अंकट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सूचना. संबंध : क्री. प्रविण गाडे हुए पेकरे, यहुकंतला पंराडाईस, लोडा हेल्ड्न, उग्णे - ४२१२०४ भंतरे (सर्वर: क्री. प्रविण गाडे हुए पेकरे, यहुकंतला पंराडाईस, लोडा हेल्ड्न, कल्याण शिळ रोड, निळचे, ठाणे पर शुरिक्ष याचे पुराहे सुविधा यो तत्या भारते. भर १९४० अन्वये परवानाधारक निमा निष्ठां, युवेल त्री क्रिक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सूचना. संबंध : क्री. प्रविण गाडे हुए पेकरे, यहुकंतला पंराडाईस, लोडा हेल्ड्न, कल्याण शिळ रोड, निळचे, ठाणे भर १९४० अंगी युवेल सुविधा यो तत्या भारते. भर १९४० अंगी युवेल सुविधा यो तत्या भारते. भर १९४०, २०२१ रे रोजी सिंग् स्थाप्त प्रवा संकृंत, कल्याण शिळ रोड, निळचे, ठाणे- रे रुए. (२००९, २०२१) रोजीस पत्र पुविधा अंतरे घवना सर्क त्रावंत्र प्रवा मार्वेत्र प्रवर्ति धक्वचा कि त्रित्र या येत्र प्रवर्ति धक्वचा कि त्रित्र या येत्र प्रवर्ति धक्वचा कि स्वेत्र २८.२०२१ रोजी सिंग्र खेला अंग्र कि या या इत, आठा यात्र संग्र प्रवर्त स्वाचा गिरि या यात्रा त्रित्र या युवेल व्यां व इत रा आकता यात. संग्र एं १८००.२०२२१ रोजी सिंग्र विचेल या यात्र त्र रा त्र युवेत याग वक्त प्रवा आकता यात. संग्र श्र २०.९२०२ रोजी दिख्य कि प्रवर्त्त या यात्र त्र रिवत्वं येत्र यात आका यात. संग्र एं १८००.२०२२१ रोजी सिंग यात्र त्र यत्त सुविधा जंतां व क्रेका रेव असलेती प्रकल से रा रा त्र त्र सुविधान्वये धकीत एक मेटया तारणमात्री पुर्धते प्रवत्न भारते प्रयत्न या यात्र यो तित्र र. ९, बहामास्तर चाळ, अल्ताफ मग गोलिवा र. ९, बाह्यामास्त प्रवळ, अल्ताफ मग गोलिता र. ९, बाह्यामास्त याळ, अल्ताफ मग गोलिता र. ९, बाह्यामास्त याळ, अल्ताफ मग गोलिता र. ९, बाह्यामास्त या त्र रा	The spir	it of <b>N</b>	Литba	i is now <b>93</b>	years old!
प्रेंगु के के बार के स्वाया विक्र के सुरक्ष के स्वाया कि से के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के अपरक्ष सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष विक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव का सुरक्ष सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष विक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष वा मुदत के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के अपरेक या ने सुरक्ष हों मारा का सुरक्ष सामानी भाषा माराव का स्वरेत के सुरक्ष के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष के साक होंदिय मारादेव के सुरक्ष के साक होंदिय के सुरक्ष के साक होंदिया मारादेव के सुरक्ष होंदिया मारादेव के सुरक्ष हो मारा का सुरक्ष सामा होंदिय का सारित मे सुरक्ष सुरक्ष के साक होंदिय मारादेव के सुरक्ष के साक होंदिय मारादेव क्ष मारा का सामा से सुरक्ष मारा का सुरक्ष साक्य का का का सार होंदिय मारादेव के सुरक्ष के साक हो सुरक्ष सामा का सामा सामा सुरक्ष सामा का क्षा का सामा सुरक्ष मारा का का मारा के सुरक्ष सामात का का का सुरक्ष के साक सामा का सात का सामा हो सुरक्ष	F JO		EE I	PRES	S
प्रावति अन्य काण अस्वयास विविद्धि काले आते थात्रा ने सिन्द अर्थन्त प्रावति आणि प्रतिया महेत्र अंदात करवाण काले अरेत ने स्वर्थन करवाण काले कर स्वर्थन स्वर्थन करवाण करवा करवा करवा करवा करवा करवा करवा करवा		Ŵ	ww.freep	oressjour	nal.in
प्रावति अन्य काण अस्वयास विविद्धि काले आते थात्रा ने सिन्द अर्थन्त प्रावति आणि प्रतिया महेत्र अंदात करवाण काले अरेत ने स्वर्थन करवाण काले कर स्वर्थन स्वर्थन करवाण करवा करवा करवा करवा करवा करवा करवा करवा					_
प्रतिक कर्ववर प्रविध गाढे ए/६०३ शकुंतला पंराडाईस, लोडा हेल्दन, कल्याण शिळ रोड, निळचे, ठाणे - ४२१२०४ मोरोदय भाईदय, भद्रेदरा, सिक्युरिय हेरोस्ट अंक्ट, २००२ (सरफैसी) व्या कलम १३(२) अन्यये सूचना. संबंद ! क्री. प्रविण गाई दूरी येतलेच पत सुविधा खाते क. १४१००२३२ ज्राहे से प्रविश्व गाई दूरी येतलेच पत सुविधा खाते क. १४१००२२३ पर सुविध, प्रविण गाई दूरी येतलेच पत सुविधा खाते क. १४१००२२३ पर सुविध गाई दूरी येतलेच पत सुविधा खाते क. १४१००२३२ पर सुविध यो उर्वती यक्तवा अति. पर सुविध यो उर्वती यक्तवा अति. पर सुविध वित्र प्रवत्ति विक् वर्ध स्वर स्वत्त सिक्त पत्र सुविध यो उर्वती यक्तवा अति. पत्र सुविधा उर्वती वक्तवा क तिर्वट, २०२१ (सरफैसी) व्या कलम १३(२) आजेसी याहत कर्जा था २४, २०११ रोजी सिंह २०००२ २२ त्रात्त (या तत्र यावे पुरित कर्ज या अत्रता, या ते स्वर, १४, २०२१ रोजी सिक्व पत्र सुविधा उर्वती वक्रवा क त्रात अत्रता थाते आए खेला कराका काले. पत्र सुविधा उर्वती क्र कि त्याव द्वार काकत्या अत्र साण्य क्राव्याची माणगी/मारागीत्र आहो. पत्र सुविधा तत्र वेखती त्याक वर का आहण यास साण्य खिला क्राव्या साण्य माराजी भागाति आयाती. स्वर, यितलंना (३२.०३, २०२१) रोजी सिंह यहा मार्यतेक्ष कर्ण स्वरी प्रयत्त कक्तव्या व्या द्वार अक्तवा साक्य साण्य स्वराच भागति आयाती. स्वर, या स्वर्का व्या व द्वार के कल्यानु खाली भागामीमारागीत आयाते. स्वत्र सुविधानव्ये कक्ती व्या व दार आकत्या साल्य साण्य साराको साल आणि प्रे खा मात्र	Connect and	Together for the	ถาไ า่าबाक्र	5.:	न्यायालयात दिंडोशी, मुंबई येथील बोरिवली विभाग
प्रादेश गांध प्रदेश यहादेश लोडा हेल्दन, कल्याण शिळ रोड, निळजे, ठाणे - ४२१२०४ महोदय/महोदया, सिख्युरिटायड़ोशन अँड सिकन्ट्रक्शन ऑफ फायनालिअल ऑसेटस् अँड एन्फोसंमेंट ऑफ सिख्युरिटी इंटेस्ट अँक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्यये सूचना. संयं भं औ. प्रयिण गार्ड प्र/६०२, ग्रन्जेला पॅराडाईस, लोडा हेल्दन, कल्याण शिळ रोड, निळजे, ठाणे- प्रदेश यांनी पुर्वील सुविधा चतने क. १४१०६५१२०००२३२ १४१२०४ यांनी पुर्वील सुविधा चतने क. १४१०६५१२०००२३२ १४१२०४ यांनी पुर्वील सुविधा चतने क. १४१०६५१२०००२३२ १४१२०४ यांनी पुर्वील सुविधा चतने क. १४१०६५१२०००२३२ १४२१२०४ यांनी पुर्वील सुविधा चतने क. १४००६५२२०२१ (दराठीत प्रानुस प्रदेश यांनी पुर्वील सुविधा चतने क. १४००६५२२२०२२ (दराठीत प्रानुस स्वं र्याती स्वर्गीत वक्ता देश प्रतन न केल्यामुळे खाते ३१.००२२२ (दराठीत प्रानुसार वर्गल क्वांनुवार तोन प्रण्तांनी अँतर स्वर्गला वारा हो पुर्वा : वर्ग्य यांनी प्रात्ति उत्ताल प्रात्त स्वंत्र/व्यात्त कर्वा व यतन द्वितिर्ट काले. वारम्थ वार्ट्रा (१८८०५-२०२१ दिराठीत प्रानुसार वर्गल स्वंति यारा स्वर्गता बेकति व्याव स हक. ७,४०,७८०० २/ - (रुपये साल लाख चाळीस हजार सातग्रे सत्तर गांहित करण्याती कोलतिर्दा उत्ताल कर्ज स्वंत यारा सात कर्क-वा ताणसार संह प्रात्ति स्वराच प्रदात्ति करण्यांनी भाग्मण/ गागावत आहोत प्रतिवादी क्र. ९, बाहुमास्तर चाळ, अल्लाफ नगः गोलिवार रोड, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६ प्रतिवादी क्र. भहेत्र योंच्या लाख्यसूच ६० दिवसंत (साठ दिक्सांत प्रात्ते इतर गोष्टी सहताण सत्तं यारा ता स्वर स्वप्ते दार्ग्य दात्ता के व्याव व्याती पूर्णतः स्वरणत प्रदागापरे स्वरां यादा दुत्हाला सतर सूचनेच्या तारणसाठी तुर्ग्री प्रान्न रात्ता सत्तर अंक्ट असा संदर्भो च्या गोलिवार रोड, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६ प्रतिवादी क्र. भहेत्र योंच्या लाख्यसूच ६० दिवसंत (साठ दिकस्ट्र अगठ आत्तापरे स्वायाय कार्य का प्रितन इं स्वायस्व वेक्र स्वे अंग्रे स्वरात्य सात्ता प्रेत्ता प्रात्तापरे स्वायाय कर्वते प्रात्त स्वे अंम्याता वर्व स स्वात्त स्वेता प्रत्ता प्रत्तापर्य संतेत सर स्वायातह वे के स्वित्त क्र अत्वति त्र स्वति स्वात्त क्र केल्यास कायागि देश्व स्वाय प्रतिवार्त द्वाति क्र. ९, बहुमास्तर चक्र अध्य क्र स्व स्वर अध्य स्वात्त तारण्य स्वे स्वात्त ता स्वर्र					
मिसवयुरायछंग्रेम अंड रिकस्टूक्शन ऑफ फावनालिअल ऑसटस् अंड एन्कोसेंट ऑफ सिक्युरिटाइंटरेस्ट अंक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्यये सूचना. संदर्भ : शी. प्रविण गाइं ट्रारे अन्यते प्रविण याई देरे से कल्याण शिळ रोड, निळजे, ठाणे- प्रदेश श्रे प्रविण गाइं ट्रारे अन्यते , गुक्ते ला प्रांडाई स. लोड हेल्ल, कल्याण शिळ रोड, निळजे, ठाणे- ४२१२०४ यांनी पुढीवा सुविधा येतत्या आहेत. मंसूर/ दित्तेली (३१.०३.२०२१) रोजीस (१८.०५.२०२१) (२८.०५.२०२१) रोजीसची प्रतं प्रविवा युददेश कर्यवा आहेत. मंसूर/ दित्तेली (३१.०३.२०२१) रोजीस (१८.०५.२०२१) (२८.०५.२०२१) रोजीसची प्रतं/ व्याव/पुडत कर्य यांचे प्रदान केल्यागुळे खाते ३१.०१.२०२१ रोजी रिखल्डं कैक ऑफ इंडिया गागंदर्श करो/व्यात/पुडत कर्य यांचे प्रदान केल्यागुळे खाते ३१.०१.२०२१ रोजी रिखल्डं कैक ऑफ इंडिया गागंदर्श करो/व्याद/पुडत कर्य यांचे प्रदान केल्यागुळे खाते ३१.०१.२०२१ रोजी रिखल्डं कैक ऑफ इंडिया गागंदर्श करो/व्यात युदद कर्य वांचे प्रदान केल्यागुळे खाते ३१.०१.२०२१ रोजी रिखल्डं कैक ऑफ इंडिया गागंदर्श कर्ज/व्यात वर्धत वियान वर इरा आकार यासत संपूर्ण वक्षावाली प्रतं करण्यांची गागांगी/ गागंवित आहोत. २८.०५.२०२१ रोजी र्बकेलता देश असलंतिता रक्षम ही पूर्णत: स्वरुपात प्रदान करेपरेत पुढील व्याज आणि परिवयातर ६.७.४०.७८८.०४/ – (रुपये सात लाख चाळीस इजार सातशे सत्तर आणि येसे चार प्राय) सितसंचं प्रियांग केले आहेत. <u>अपलेल्या तीकारांचा वार कर्ज्यास केल्या ते होगरे लेल्या क्याया</u> ते क्रिला उपलच्य आहेते यात्र इ.७.७.०.८) (- (रुपये सात लाख चाळीस इजार सातशे प्रतः वरवणात प्रतानार्यि आणि येसे चार मात्र) च्या संपूर्ण रकनेचा भारण कर्ज्यास हे के प्रति स्वर्य रोवालेत आहोत. कसूर केल्याना आफ फायाताठी इज्छुक काले. पुर्वेत बर्ज सारण मना वियेचवा ताखियि झोती कालतेत कर्य सेल्या वा प्रायति इच्छुक असलेत्या जारण मांचे खोती क.९.९, बाढ्री यांच्यापत कर्याया हेक अंगत्वा वाला कर्या सं अधितियाचाच्या कल्या संदेश्व आणा त्रि चार प्रतिवादीं सं र.९, २०.९२.०४/ रोजी सं स्वरं अंग्रेल स्वर्या ते सित्य रिवयाक्या क्या संदेश अंग्रेड प्रथात वा वी कि. ९.९ रेड्रि प्रविव दादीं र.९.०.२.२०२१ रोजी स. १२१ चरांच खालतिल प्रायो के संत स्वरं खेल्य यातल्व के अंग्रेत तात्या स्वर इंट इल्डु क्या संत्रेत यात्यात अत्वे यां क्या कात्या कर्या के आतत्व वा यो क्या संत्र		हेव्हन, कल्या	ाण शिळ रोड, निळजे, ठाणे -	- 858508	आणि नोंदणीकृत आणि बँकिंग रेग्युलेशन
मंजूर/ दिलेली पत सुविधा       (३१.०३.२०२१) रोजीस रेजीस थकवाकी       (२८.०५.२०२१) रोजीस व्याज एकुण थकवाकी       कुलां कॉम्प्र्लेकस, बांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१. द्वारा तिचे प्राधिकृत अधिकारी         बाह कर्ज       ठ. ७,३६,०६९.०४       ४. ६,००       १. ७,०५,०५८.०४       भी. जितेंद्र पाटील कर्ज व्यवस्थापक, वय - वर्ष         खान सुरा रा प्रफार्गीम और रा रा रा कुल करण्या तो आहे. (एनएग), प्रहापू वर्गिक करण्यातांठी काणतेही अन्य कारण असल्यास विनिर्दिष्ट करावे. आहरी वाद्वारे १५.०४.२०२१ दिनांकीत प्रजानुसार वरील सुविधा अंतर्गत थकीत खाक वड इतर आकार यासह संपूर्ण थकवाकी एत करण्याची माणगी/ मागवित आहोत. २८.०५.२०२१ रोजी बंकेला देय असलेली राकम ही पूर्णत: स्वरुपात प्रदान करेएवंत पुडील व्याज आहा रा राव्ययासह र. ७,४०,७८०.०४/ - (रुपये सात लाख चाळीस हजार सातशे सत्तर आणि पैसे चार मात्र) मारे याद्वारे तुम्धत्वा वर्क कर्ज होयोटा ग्लान्सचे जंगमगहण, जिचा नॉदणी क्र. एमएच०५ईए४४७८/ आन्ही याद्वारे तुम्बताला सदर सुचनेच्या तारखेगासून ६० दिक्सात (साठ दिक्सात) पूर्णत: स्वरुपात प्रदानापर्यंत पुडील व्याजासह र. ७,४०,७८०.०४/ - (रुपये सात लाख चाळीस हजार सातशे सत्तर आणि पैसे चार मात्र) च्या रापूर्ण रकमेचा भारणा करण्यासाठी बोलावित आहोत. कसूर केरवास कायधा ने बैकेला उपलव्य असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह वक्त सिकयुरीटी इंटरेस्ट अंग्ठट. १००२ (यानंतर सद अंग्रट असा संदर्भ) च्या कर्जन य देविण्यात आत्याप्रमाणे कोणताही वा सर्व अधिकाराचा वापर करण्यासाठी इच्छुक आहे. तुमच्याद्वारे तारण कर्जी प्रे प्रत न झाल्यास बंक अमलबजावाजी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तारण मत्ते प्रतिवादींद्वा २०.९.८.२०२१ रो की स. ९ १२ कर्जदारांचे लक्ष तारण मता विमो का सार यात्र विक्र. भू रथ्य कर्जदारांचे लक्ष तारण मता विक्री तारण मता कि, भाडे. कृथया गॉ रघ्यावी की, सदर अत्वच्या तत्य ते काह. कृथया गॉ रघ्यावी की स्वर अंतच्या वेत काहे. कर्प रा वे कक्ष तत्य वायालय खोली क्र. ५ म्याय कर्ज सारंचे प्रता वारण मतांचे प्रयत न झाल्या के अप्रे तं क्या संतरित्र वारण कर रहे वेयण्या ते ते कारे. करण्या ता विक्रा सदर अप्यत्व ते लार. करण सायारा प्रतालया वे कार स. करण	सिक्युरिटायझेशन अँड रि ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, संदर्भ : श्री. प्रविण गाडे द्वारे घे तुम्ही, श्री. प्रविण गाडे, ए/६०३	२००२ (सरपै ालेले पत सुलि , शकुंतला पॅ	hसी) च्या कलम १३(२) अ वेधा खाते क्र. १४१०६५११	अन्वये सूचना. १०००२३२	निकाय, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल, बडोदा ३९०००७, गुजरात आणि तिचे कॉपोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय
उ         २०,२६,०६४,०६४,०६४,०४         ३. ६,००         ३. ५,४०,७८८.०४           वाहन कर्ज         ३. ७,२६,०६४,०६४,०४         ३. ६,००         ३. ५,४०,७८८.०४           हले/व्याज/मुद्दल कर्ज यांचे प्रदान न केल्यामुळे खाते ३४.०१.२०२१ रीजी सिडल्र्ड बैंक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वायुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गाकृत करण्यात आले आहे. (एवपीए) म्हणून वर्गाकृत करण्यासाठी कोणतंडी अन्य कारण असत्यास विनिर्दिष्ठ करावे. आम्ही याद्वारे १४,०९.२०२१ रीजी सिज प्रानुसार वरील युविधा अंतर्गत धकीत व्याज व इतर आकार यासह संपूर्ण धकनाकी परत करण्याची मागणी/मागवित आहोत. र या विरुध्द उपचला महेश उंचरे असलेली प्रक्रम हे पूर्णवे धकना के प्रतं करण्याची मागणी/मागवित आहोत. (यांतर उद्धेव तारण कर्ज)           वतील सदर सुविधान्वये धकीत रकमेच्या तारणसाठी तुम्ही खालील मिळकत/ मत्तेच्या संदर्भात इतर गोर्टीसह तारण हितसंबंध निर्माण केले आहेत.         या विरुध्द उपचला महेश उंचरे उपचला महेश उंड प्राटकोपर (प.), मुंबई- ४०००८६           आही पाढार ह. ७,४०,७८०.०४/ - (रुपये सात लाख चाळीस हजार सातशे सत्तर आणि पैसे चार मात्र) च्या संपूर्ण रकमेचा भरण करण्यासाठी तुम्ही खालील मिळकत/ मत्तेच्या तारण माह्रे याद्वारे तुम्हाला सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत (साठ दिवसांत) पूर्णतः स्वरपात प्रतागप्रवेल प्रायान्वे क्र. ९, बाहुमास्तर चाळ, अल्ताफ नग्ग गोलिबार रोड, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६           आहे यादार ह. ७,४०,७८०.०४/ - (रुपये सात लाख चाळाते सहनर आणि पैसे चार मात्र) च्या संपूर्ण रकमेचा भरण करण्यासाठी बोलावित आहोत. कसूर केल्यास काखान केकेला उपलायते इंच्या प्रतिवार्टीहर ०,०८.२०२१ रीजी स. ११ ख यालेत खालील प्राया ना पर करण्यासाठी इच्युक असलेत्या तारण मते वर्णन खालीलप्राया नारप करण्यासाठी वाल्य सिक स्वर्ग राव्यग्रार क्र. ९,४०,०८२,०२१ रीजी स. ११ व मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क. १४ २ भ्र. (या स्वर अवल्व्या कात्त मेल्य आहे. पुरच्या रेत त्या वाल्य को प्रेत हार्य मान वित्री आहे. प्रया प्रत्वा वे ती, सदर अंक्टचा काणेत् का सं. भूपया तो कि ती, सदर					कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४००
तत्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणूव वर्गीकृत करण्यात आले आहे. (एनपीए) म्हणूव वर्गीकृत करण्यासाठी कोणतेही अन्य कारण असल्यास विनिर्दिष्ट करावे. आमही याद्वारे १५.०४.२०२१ दिनांकीत प्रवानुसार वरील सुविधा अंतर्गत थकीत व्याञ व इतर आकार यासह संपूर्ण धकवाकी परत करण्याची माणणी/माणित आहोत. २८.०५.२०२१ रोजी बंकेला देथ असलेली रक्षम ही पूर्णत: स्वरुपात प्रदान करेपर्वंत पुढील व्याज आणि पोरव्यासह ह. ७,४०,७८०.०४/ – (रुपये सात लाख चाळीस हजार सातग्रे सत्तर आणि पैसे चार मात्र) आहे. (यानंतर उद्धेख तारण कर्ज) वरील सदर सुविधान्यये धकीत रक्षमेच्या तारणासाठी तुम्ही खालील मिळकत / मत्तेच्या संदर्भात इतर गोष्टींसह तारण हितसंबंध निर्माण केले आहेत. <u>अनु क्र. सुविधा</u> वारण सर्जी द्रोधोटा ग्लान्झचे जंगमगहाण, जिचा नॉदणी क्र. एमएच०५ईए४४७८/ आमही याद्रोत तुम्हाला सदर सूचनेच्या तारखेपासून ६० <b>दिवसांत (साठ दिवसांत)</b> पूर्णत: स्वरुपात प्रदानापर्यत पुढील व्यावासह ह. ७,४०,७८०.०४/ – (रुपये सात लाख चाळीस हजार सातग्रे सत्तर आणि पैसे चार मात्र) च्या संपूर्ण रकभेचा भरणा कण्यासाठी बोलावित आहोत. कसूर केल्यास कायद्याने बंकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठ बंक सिक्युरीटायझेशन अंण्ड रिकन्स्ट्रक्शान ऑफ फायनासिअअल असलेल्या अधिकारांचा वापर कप्ण्यासाठ बंक सिक्युरीटायझेशन अंण्ड रिकन्स्ट्रक्शान आणि पैसे चार मतत्रा यहा पुत्ति प्रज वे पुत्ति प्रतात प्राप्तमाणे कोणताही वा सर्व अधिकाराचा वापर कप्ण्यासाठी इच्छुक आहे. पुत्तच्यादी प्रतान न झाल्या संब के अंमलबाबावाणी करण्यासाठी इच्छुक आहे. युत्तच्यारे पराण कर्जाये प्रदान न झाल्या संच के अंसलबाबाचा वाकर करण्यासाठी इच्छुक आहे. या घोटकलम (८) ज्या तत्युर्विकडे येधण्यात ते आहे. कर्या यांटकलम (८) च्या तत्युर्विकडे येधण्या ते आहे. कर्णया नॉट प्रयावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात त तुम्ही सदर सूचनेच्या प्राप्ती कर्या यर्व तीसी संतरी वित्त हि हतर प्रवट्या कलम प्र ३(१३) च्या संदर्भात त तुम्हे सर सुचनेच्या प्रान्यो केल्या यर्व तीची से, सदर ऑक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही सदर सूचनेच्या प्रात्ती केल्या यर्व तीदी संतरीशिवाय वतीत उद्धेखित कोणतेही तारण मत्ता क्रित.	वाहन कर्ज रु. ७,३६	,०६९.०४		रु. ७,४०,७८०.०४	· · · · · · · · · · · · · · · · · · ·
काणरवाहा कारणाकारता, तारण मत्ता व्यवसावाच्या सवसावारण आधात विकण्यास वा माङ्घट्ट्यान दित्यास. मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/मरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा योग्य लेखा पुरावात. *आमही अन्य तारण मत्ता अंमलबजावणीचा हक्क राखून ठेवत आहोत. कृपया सदर सूचनेअन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात. विनाअनुपालनाच्या बाबतीत, सर्व दर, आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.	कोणतेही अन्य कारण असल्यास सुचिधा अंतर्गत थकीत व्याज व इत २८.०५.२०२१ रोजी बंकेला देव परिव्ययासह रु. ७,४०,७८०.०४ आहे. (यानंतर उद्धेख तारण कर्ज) वरील सदर सुविधान्वये धकीत रक्वां दितसंबंध निर्माण केले आहेत. अनु क्र. युदित कर्ज-वाहन कर्ज आम्ही याद्वारे तुम्हाला सदर सूचने पुढील व्याजासह रु. ७,४०,७८० मात्र) च्या संपूर्ण रकमेवा भरण असलेल्या अधिकारांचा वापर कर अंसरे स्व अंड एन-फोर्समेंट ऑफ कलम १३(४) अन्वये पुर्तिय्यात तुमच्याद्वारे तारण कर्जांचे प्रदान न बर्णन खालीलप्रमाणे आहे : - १. टोयोटा ग्लान्झचे जंगमगहार कर्जवारांचे तक्क तारण मत्ता विम कर्णन व्यादे तारण कर्जांचे प्रदान न वर्णन खालीलप्रमाणे आहे : - १. टोयोटा ग्लान्झचे जंगमगहार कर्जवारांचे लक्ष तारण मत्ता विम ह्वा पोटकलम (८) च्या तस्तुर्ट कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲवट पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उद्द सर्वसाधारण कामाव्यतिरिवा, इस् त्यादेश /मनाई यांचे कोणतेती उद्ध कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता भुवत झालेले विक्री उत्पन्न वा प्राप् योग्य लेखा पुरवावा. *आही अन्य तारण मत्ता अंम कुराया सदर सूचने क्री वेयुन घेट कर्मदर सूचना ही डीआरटी/न्याया केलेली आहे.	विनिर्दिष्ट करात र आकार यास असलेली ख / - (रुपये सा ांच्या तारप्खासात व्या तारप्खेणासु .०४/ - (रुप ां करण्यासाठी यासह बँक सि सचयुरीटी इं आल्याप्रमाणे व झात्यास्व बँक सि <b>तिच्या</b> कल्प १ श्वा कल्पन १ श्वा कल्पन १ होवित कोणते तात येते की, राता व्यवसाया ती बँकेत जमा नबजावणीचा र मागणीचे	वे. आम्ही याद्वारे १५.०४.२ ह संपूर्ण थकवाकी परत करण् तकम ही पूर्णतः स्वरुषात प्रत करण् तत लाख चाळीस हजार सा ठी तुम्ही खालील मिळकत/ ग ात लाख चाळीस हजार सा टा ग्लान्झवे जंगमगहाण, जिन् त् २ कवि संते पात दिव ये सात लाख चाळीस हज बोलावित आहोत. कस्ए वे सात लाख चाळीस हज बोलावित आहोत. कस्ए केणताही वा सर्व अधिकाराच 5 अंगलबजावगी करण्यासार्ठ उप्रेमलबजावगी करण्यासार्ठ प्रयालब्ध वेळेच्या संदर्भात अ त थेत आहे. ३(१३) च्या संदर्भात, तुम्ही स् ३(तराण मता विक्री, भाउेषड् कणार नाहीत. सदर ऑक्ट अन्वये पुरविण्य. च्या सर्वसाधारण ओघात वि करण्यात यावी/भरण्यात याव । हक्क राखून ठेवत आहोत. अनुपालन करावे आणि परिणामांकरिता तुम्हाला दार्ग कावदेशीर कारवाई करण्यासार्ठ	२२१ दिनोकीत पंत्रानुसार वरील याची मागणी/मागवित आहोत. दान करेपर्यंत पुढील व्याज आणि तरो सत्तर आणि पैसे चार मात्र) सत्तेच्या संदर्भात इतर गोर्धसिह तारण राग ता नोंदणी क्र. एमएच०५ईए४४७८ राग नोंदणी क्र. एमएच०५ईए४४७८ राग सातशे सत्तर आणि पैसे चार ज्यास कायद्याने बँकेला उपलब्ध तर सदर ऑक्ट असा संदर्भी च्या तर सदर ऑक्ट असा संदर्भी च्या तर सदर ऑक्ट असा संदर्भी हो इच्छुक असलेल्या तारण मत्तेचे र प्रधिनियमाच्या कलम (१३) सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या हा बा इतर मागनि (व्यवसायाच्या तात आल्याप्रमाणे सदर वैधानिक कण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास, ती. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा सर्व अग्निय गोष्टी टाळाव्यात, येत्व टरवत आवश्यक कार्यवाही ते बँकेला बाधा न आणता निर्गमित ता बाधा येऊ न देता जारी करण्यात पंजाब नॅशनल बॅंकक्सीता सरही/–	विरुध्द उज्वला महेश उंबारे खोली क्र. ९, बाहुमास्तर चाळ, अल्ताफ नगर, गोलिबार रोड, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६ प्रतिवादी क्र. १ महेश धोड्डुउंबारे खोली क्र. ९, बाहुमास्तर चाळ, अल्ताफ नगर, गोलिबार रोड, घाटकोपर (प.), मुंबई- ४०००८६ प्रतिवादी क्र. १ सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्य प्रतिवादींद्वारे ०९.०८.२०२१ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. ५ मधील पीठासिन सन्माननीय जती. सत्र न्यायाधिश श्री. शेख यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. (ए) सन्माननीय न्यायालयां कृपा करून रु. ९.५०.५८६/- (रुपये नऊ लाख पंत्रास हजार पाचशे शहाऐंशी मात्र) ची रक्षम परत कर्णयासाठी सदर सन्माननीय न्यायालयाच्य कार्यालयाला निर्देश द्यावेत. (बी) वरील विनंती नुसार अधि-अंतरिम अन्ना अन्य आणि पुढील अनुतोषांकरिता. दिनांक १६ मार्च, २०२१ प्रबंधकांकरित नगर दिवाणी न्यायालय दिंडोश मे. भिडे अँण्ड असोसिएटस् वार्दीकरिता वकील डी९४, १५ वा रस्ता, प्लॉट क्र. १८७,

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड 1) ( 1 🗟 🖻 **राष्ट्रीय कार्यालय :** एचडीआयएल टॉवर्स, बी-विंग, ६ वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ Changing Rules Changing Lives आग्रा कार्यालय : धिरब बाग, बिल्डिंग ''ए'', तळमजला आणि १ ला मजला, ॲक्सिस बॅकेच्या बाजूला, मोनलिसा बिल्डिंग समोर,

### मागणी सूचना

सेक्युरीटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रूत्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्मिअल ॲसेटस् ॲण्ड एन्कोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्यये, निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ऑण्ड किन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्मिअल ॲसेटस् ऑण्ड एन्कोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲंबर) अन्वये दिवाण होऊसिंग फायनान्स कॉर्पोरेगन लि. (डीएचएफल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲंबरटच्या कलम १३(१२) सहवाचता सिख्युरिटी इंटररेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲंबरटच्या कलम १३(१२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना ('सदर कर्जदार') त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेल्या रक्ष्मांची परतफेड करण्यास सांगितले होते. वरील बाबतीत, याद्वारे पुन्हा एकदा सदर कर्जदारांना सूचना देऊन ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासूच अनकमे खालील मालमत्ता डीएचएफएलकडे गहाण ठेवल्या आहेत.

Unice of search (a field of )         (b, the must are, part mode are, and mode are search (b, the must are search (b,	মাদকর যোগ (করিয়)         (६. तीय लाख व क. ताय पायरं देविक पारस्त यात (वस कर्तुया २)         ए. तीय लाख व क. ताय पायरं देविक पारस्त यात (वस कर्तुया २)           दिवस वी, क्रिंट (कर्जवार)         (६. तीय लाख व क. ताय पायरं देविक पारस्त यात (वस कर्तुया २)         (६. तीय लाख व क. ताय पायरं देविक पारस्त यात पायरं द्वात वाय पारं (दस कर्जवार १)           दर्ण ताय पारारं (दस कर्जवार १)         (६. तीय लाख व ता कराय पायरं द्वात वाय पारं (दस कर्जवार १)         (६. तीय लाख व ता कराय पायरं देवित या पायरं (२०-२२-२३)           दर्ण ताय पारारं (दस कर्जवार १)         (६. तीय लाख व ता कराय पायरं देवा या पायरं (२)         (६. तीय लाख व ता कराय देवा या पायरं (२)           दर्ण तारं (२)         (६. तीय लाख व ता कराय पारसंती कराठ वा कराय (२)         (६. तीय लाख व ता कराय पारसंती कराठ वा कराय देवा या पारं (२)         (६. तीय लाख व ता कराय पारसंती कराठ वा कराय पारसंत या कराय पारसंती कराठ वा कराय पारसंत या कराठ वा कराय पारसंती कराठ वा कराय पारसंती कराठ वा कराय पारसंत या वा कराय पारसंत या वा कराय पारसंत (१८ वर कर्जवा १)         (६. एकोपोस लाख वा कराय पारसंत राय पारसंत (१८ वर कर्जवा १)           पारसंत कराय पारसंती कराठ वा कराय पारसंती कराठ वा कराय पारसंत या कराय पारसंत या वा कराय पारसंत (१९ वर कर्जवा १)         (२) वर २) २, २, २, २ २           पारसंत कराठ वा पारसंत या कराय पारसंत या कराय पारसंत (१४ वर २) वा चा वा कराय पारसंत या कराय पारसंत (१४ वर २) २) वा चा वा कराय पारसंत या कराय पारसंत (१४ वर २) २) वा चा वा कराय या च कराय पारसंत (१४ वर २) २) वा चा वा व	तक मात्र)         वितायक लेन, अयुत्त आईस्क्रीम जनळ, जिवदाती गेड, सिराए पूर्व, महाराष्ट - १)         ×०१३०×           १९         ×०१३०×         १०
(information and information a	(एसमी क. 0000264 सदलाए शावा)         १०००४-२०२१, २०२०           तिवर पी, सिंदे (कर्कतप्र १)         (इ. सीस लाख साह कवार एकड़) वे (एसमी क. 00000452 के बावा)           इरंग पा परीटी (कर करंतर १)         एकठ०४-२०२१, २०२०           (एसमी क. 00000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२०           इरंग पा परीटी (कर करंतर १)         एकपी १, २०२०           (एसमी क. 00000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२०           (एसमी क. 00000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२०           (एसमी क. 00000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२२           (एसमी क. 00000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२०           (एसमी क. 00000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२०           (एसमी क. 0000452 के बावा)         १०००४-२०२१, २०२२           (एसमी क. 0000452 के बावा)         (२००४)           (एसमी क. 0000452 के बावा)         (२००४)           (एसमी क. 0000452 के बावा)         (२००४-२०२१, २०२२)           (एसमी क. 0000452 के बावा)         (२००४-२०२२१, २०२२)           (एसमी क. 0000472)         (२००४-२०२२१, २०२२)           (एसमी क. 00004742)        (२०४-४२)	१८७४/-         पलॅट क्र. ३०३, ३ रा मजला, डी बिंग, पनवेलकर मोंटाग, गुरुकुल झाळेजवळ, प्राहत्परा मात्र)           २)         पलंट क्र. ००३, तळमजला, रापामोहत किल्डिंग, सर्व्ये क्र. १७८, प्लॉट क्र. राह्राव सात्र)           १९२, - राह्राव सात्र)         २९, हिस्सा क्र. २वी, पेग, ज्रांगे, महाराष्ट्र - ४२१३०२           ०)         पलंट क्र. ००३, तळमजला, रापामोहत किल्डिंग, सर्व्ये क्र. १७८, प्लॉट क्र. राह्राव सात्र)           १९, हिस्सा क्र. २वी, पेग, ज्रांगे, महाराष्ट्र - ४२१३०२           ०)         पलंट क्र. १०५, १ ला मजला, न्यू की जोम ज्यार्टमेंट, दत्त चीक जवळ, दत्त सार एकशे           २०२२१)         पलंट क्र. १०५, १ ला मजला, न्यू की जोम ज्यार्टमेंट, दत्त चीक जवळ, दत्त सार एकशे           २२०२१)         पलंट क्र. १०५, १ ला मजला, ती विंग, निर्मल कुंज सीएचएसल, मदर मेरी बाल्ये एकात्र           २०२२         पलंट क्र. १०५, १ ला मजला, ती विंग, जोमकार हाईटस, अभिलाषा पार्क तर्वा ती सामात्र)           २०२०         पलंट क्र. ००६, १ ला मजला, ती विंग, जोमकार हाईटस, अभिताषा पार्क तर्व ती सामात्र)           २०२         पलंट क्र. ००६, ७ जा मजला, आ. २२ सिंग, केन हाईटस, जिंसा स्टेंड जवळ आणि बेयल चर्चट्या युंदे, कोंदांज, खंदर प्र, जों, महाराष्ट - ४२१६०५           २०)         परंट क्र. ००३, तळ्य जला, दिंतन खंटाकरां, गांतव संकुल केज - ।, जीतीसी सरवानव मात्र)           २४१ ५०२         पलंट क्र. ००३, राठ मजला, क्रिणा आणे नाण सीएवएएसएल, आरएनपी पार्क, तर्व क्रातात्र)           २०/- परंट क्र. ००३, राठ २ र पला कि, ग्रा आंगा महाराष्ट - ४०११०५         पलंदे क्र. ३०१९२०९           ९४/- परंट क्र. ००१,२ र र मजला, सी-पि विंग, साई ब्रह्रा आरएनरें र ३०, पर
gen fiber figt ex-set-set space of the set o	पुराता किय थिंगे (यह कर्जतर १)         प्रतापि (२०-१२-२०)           एएसमी क्र. ००००२५२३ णे वाखा)         १६०-०-२०२१, २०, २०२०           प्रहारी स्प्रा प्रायीत (प्रक.कर्जतर १)         एपसी १, ००-२२२२, २०, २०२०           प्रायीत (प्रक.कर्जतर १)         एपसी १, ००-२२२२, २०, २०२०           प्रायीत (प्रक.कर्जतर १)         ८७-०-८-२२२, २०, २०२०           प्रायीत प्रायेत (प्रक.कर्जतर १)         २८-००-२२२, २०, २२२           प्रायीत कराज रेड, व्रि.सं, १)         २८-००-२२, २०, २२, २०, २२२           प्रायीत कराज रेड, (प्रक.कर्जतर १)         २८-००-२२, २०, २२, २०, २२           प्रायीत कराज रेड, (प्रक.कर्जतर १)         २८-००-२२, २०, २२, २२, २२, २२, २२, २२, २२, २२,	>)         पलंट क्र. ००३, तळमजला, राषामोहन बिल्डिंग, सल्हें क्र. १७८, प्लॉट क्र ताबन मात्र)           २१, हिस्सा क्र. रबी, पेण, ठाणे, महाराष्ट्र - ४२, १८०, प्लॉट क्र २९, हिस्सा क्र. रबी, पेण, ठाणे, महाराष्ट्र - ४२, १८०, प्लॉट क्र २९२/-           पलंट क्र. १०५, १ ला मजला, न्यू श्री ओम अपार्टमेंट, दत चौक जवळ, दर तारा एकशे           -२०२१)         पलंट क्र. १०५, १ ला मजला, न्यू श्री ओम अपार्टमेंट, दत चौक जवळ, दर तारा एकशे           -२०२१)         पलंट क्र. १०५, १ ला मजला, न्यू श्री ओम अपार्टमेंट, दत चौक जवळ, दर तारा एकशे           -२०२१)         पलंट क्र. १०५, १ ला मजला, नी विंग, निर्मल कुंज सीएचएसल, मरद में शालेजवळ, एस.बही. रोड, माईटर, ५, ठाणे, महाराष्ट्र ४२,४०५           २२०२         पलंट क्र. ७०, १ ला मजला, सी विंग, जोमेक रा हाईटस, अमिलाचा पार्व का तीस मात्र)           ३४०/-         पलंट क्र. ७०, ६ जा मजला, सा निंग, कोन हाईटस, अमिलाचा पार्व का तीस मात्र)           २९         पलंट क्र. ७०, ६ जा मजला, सा निंग, केत हाईटस, अमिला मटंड जबळ, टिटवाळा पश्चिम, ठाणे, ठाणे, नहाराष्ट्र + ४२,१६०५           २९         पलंट क्र. ००३, जटमजला, सिंत विल्डिंग, गीरव संकुल फेज - 1, जीसीर्स सरोतीस मात्र)           २२ ५०२         पलंट क्र. ००३, २ रा मजला, क्रिया आंगण सीएचएसएल, आरएनपी पार्क कार्डाविक्ताव संरे प्रा. ३०, २०, २ रा मजला, हो किंग, साइं क्रदा अपाष्ट - ४०,१३०५           २०/- नवे रहा मात्र)         भर्ल ट क्र. २०,२, २ रा मजला, सी विंग, साइं क्रदा अपाष्ट - ४०,१२०५           २०/- लर मात्र) एनपीए         पलंट क्र. ३०,९, ३ रा मजला, सी विंग, साइं क्रदा अपार्ट - ४०,२९०९           ८०/- लर मात्र) एनपीए         पलंट क्र. ७०,९ ७ वा मजला, सी-५ विंग पतलेकर कॅन्पस, वेयल चर्च
n=ber entroll (reduct)         (t, den and g ray to data set to data s	ਸਮੋਸ਼ तराज पाटीत (कर्जता) (क. वीस लाख तराज कर प्रताप पाटील (सह कर्जता 2) (क. एक्टोपी लाख स्वाला कर (क. एक्टोपी लाख स्वाला स्वाता (क. एक्टोपी लाख स्वाला स्वाता (क. एकटेपी सावा स्वाता स्वाता स्वाती स. (क. कर्जता १) (क. एकटेपी सावा स्वाता स्वाता स्वाती स. (क. कर्जता १) (क. एकटेपी सावा स्वाता स्वाता स्वाती स. (क.कर्जता १) (क. एकटेपी सावा स्वाती स्वाता स्वाती स. (कर्कता १) (क. एकटेपी सावा स्वाती स्वाता स्वाती स. (कर्कता १) (क. एकटेपी सावा कर्वेपी स. (क. (क. एकटेपी सावा करेटी स. कर्जता १) (क. एकटेपी सावा करकरा स. ) (क. एकटेपी सावा करेटी स. कर्जता १) (क. एकटेपी सावा करेटी स. कर	<ul> <li>रासव सात्र)</li> <li>२९, हिस्सा क्र. रबी, पेंग, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०१</li> <li>भरें (४५/-)</li> <li>पल्टें क्र. १०५, १ ला मजला, न्यू श्री ओम अपार्टमेंट, दत्त चौक जबळ, दर सार एकशे</li> <li>२०२१)</li> <li>५२०२१)</li> <li>५२०२१)</li> <li>५२०२१)</li> <li>५२०२१</li> <li>५२०२</li> <li>५२२२</li> <li>५२०२</li> <li>५२०२</li> <li>५२०२</li> <li>५२२</li> <li>५२</li> <li>५२२</li> <li>५२</li> <li>५२२</li> <li>५२</li> <li>५२२</li> <li>५२</li> <li>५२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> <li>५२२</li> &lt;</ul>
cpcd #_ construct inform mm         mask-total ( A	एक्समी क. ००००५२२ अंबस्याय शाखा)         ००-५५-२०२१, ह. १९९७           प्रतिय एक्समय सठोड (कर्जवर)         (ह. एकोणीस लाख यसपात्रक प्रतिश्व (२८-०५-२२२), ह. १९९७           प्रतिय एक्समय सठोड (कर्जवर)         १९-०५-२२२१, ह. १९९७           प्रतिय किस कर्ड (कर्जवर)         १९-०५-२२२१, ह. १९९७           प्रतिय किस कर्ड (कर्जवर)         (ह. एकोणीस लाख यसपात्रक प्रतिश (२८-०५-२           प्रतिक कर प्रति हिं (सह कर्जवर)         ००-०५-२२२२, ह. १९९७           प्रतिक कर प्रति हिं (सह कर्जवर)         ००-०५-२२२२, ह. १९९७           एएससी क. ००००२ ६२ कर व्याण शाखा)         ००-०५-२२२२, ह. १९९७           १९९४ प्रति हे (सह कर्जवर)         एनसीए (१०-०५-२२२), ह. १९९६           एएससी क. ०००२ ६२ ६२ घं घं प्राया)         ००-०५-२२२, ह. १९९४           १९९९ प्रति हे (सह कर्जवर)         एनसीए (१०-०५-२२२), ह. १९९६           एएससी क. ०००२ ६२ २० घं घं प्राया)         ००-०५-२२२, ह. १९९४           १९९९ प्रते हे १९९४         एनसी क. ०००२ ६२ २० घं घं प्राया)         ००-०५-२२२, ह. १९९४           १९९९ प्रते हे १९९४         एनसी कर्जवर)         एनसी २०-२२२, ह. १९९४           १९९९ प्राया कर प्राये (सह कर्जवर)         एनसी २०, २०२२, ह. १९४४           १९९९ प्राये १९९४         एनकोप शाखा)         ००-०-२-२२, ह. १९९४           १९९९ प्राया कर्जवर)         एनसीए १०-२२-२२           १९९९ प्राया कर्जवर)         एनसीए १०-२२-२२           १९९९ प्राया कर्जवर)        एनसीए १०-२२-२२	१२१०/-         पलॅट क्र. १०५, १ ला मजला, न्यू श्री ओम अपाएंमेंट, दत्त चीक जबळ, दर तार एकशे           १२०२१)         मंदिर जब्द, बेळावली, बदलापूर - ५., ठागे, जांगे, महाराष्ट्र - ४२१५०३           २०२१)         भलंट क्र. १०५, १ ला मजला, बी बिंग, निर्मल कुंज सीएबएसल, मटर में पारारे एकाक्ष २२०)           १२०)         भलंट क्र. १०५, १ ला मजला, बी बिंग, निर्मल कुंज सीएबएसल, मटर में शर७/- वार एकाक्ष २३०/- पर्सेट क्र. ७०६, ७ वा मजला, सी बिंग, ओमकार साईटस, अभिलाषा पारं जवळ, टिटवाळा पश्चिम, ठागे, ठागे, महाराष्ट्र - ४२१६०५ २)           १९०/- ९९०/- सत्यात्र मात्रा)         भलंट क्र. ७०३, ७ वा मजला, आर -२ विंग, केन हाईटस् रिवा स्टेंड जवट आणि बेपल चर्चव्या पुढे, कोतोज, खुटाबली, अंबतगाव प, ठागे, महाराष्ट्र २४१/- २४१, ५०२           १९२ ५०२         भलंट क्र. ००३, लळमजला, जित्न विल्डिंग, गीरब संकुल फेज - ।, जीसीसं त्यतीत्र मात्रा)           १९२ ५०२         भलंट क्र. ००३, तळमजला, क्रिज, गांग, महाराष्ट्र - ४०११००           २)         भरं १४०२           १२         भलंट क्र. २०४, २ रा मजला, क्रिज्या आंगण सीएबएसएल, आरएयरी पार्क कार्यातिक्रवाय मंदिरासमोर घाईदर पूर्व, आणे, महाराष्ट्र - ४०११०० २)           ३२         ५०५/- ५ भलंट क्र. ३०९, ३ रा मजला, वी बिंग, साई प्रद्वा आपटेसेंट, ३० एमटी रोड संरार्ग मात्र) एनपीए           भारेपांच, प्रगती नगर, नालासोपा पूर्व, ताणे, महाराष्ट - ४०१२०९           ८७९/-         फलंट क्र. ३०९, ३ रा मजला, सी बिंग, साई प्रद्वा अपारंसेंट, ३० एमटी रोड संरार्ग भारेपाव, प्रगती नगर, नालासोपाय पूर्व, ताणे, महाराष्ट्र २२०९
Area event optic version (e.g., harder, area event, are	सिव प्रस्ते (क. व्यत्र पर)     सार्वाय पराजेड (क. व्यत्र पर)     (क. एकोणीस लाख वी-पराष्ठ हिता     प्रात्त क. व्यत्र पर)     (क. एकोणीस लाख वी-पराष्ठ हिता     (क. एकोणीस लाख वी-पराष्ठ हिता     (क. एकोणीस लाख वी-पराष्ठ हिता     (क. एकोणीस लाख वा-पराष्ठ हिता     (क. व्रवर १)     (क. व्रवर १)     (क. व्रवर हिता     (क. व्रवर १)     (क. व्रवर हिता     (क. व्रवर १)     (क. एकोणीस लाख वा-पराष्ठ हिता     (क. व्रवर हिता     (क. व्रवर १)     (क. एकोणीस लाख वा-वि-पराष्ठ हिता     (क. व्रवर)     (क. एकोणीस लाख वा-वि-पराष्ठ     (क. व्रवर)     (क. व्रवर)     (क. व्रवर)     (क. व्रवर)     (क. व्रवेन)     (क. व्रवन)	तार एकवे –२०२१) –२०२१) ५९१/- चाराये एकावस चाराये एक
(mpl g. sockets gld 2g man)         (sockets and section)         msl g. sock, t m man, d fin, field m get more, msl memory, msl memo	श्वस्ती क. ००२७७२ वुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२२२१, १, १९८४           विश्वित वे बावणकर (स.कदंगर)         (१, एकोणीस लाख वे/बायॉर), विश्व (१, एकोणीस लाख काइलार हवा: १)         प्रायंगि (१२-०५-२)           प्रकृती क. ००००२४५६ (२, ८२, ८२, १९५८)         (१, एकोणीस लाख काइलार हवा: १)         ००-०५-२२२१, १, १९५८           प्रकृती क. ००००२४५६ (२, ८२, ८२, २५         (१, एकोणीस लाख काइलार हवा: १)         ००-०५-२२२१, १, १९५८           र्एससी क. ००००२४२६ कदलाण शाखा)         ००-०५-२२२१, १, १९५८         ००-०५-२२२१, १, १९५८           रएससी क. ००००२४२७ आद्र ११         ००-०५-२२२१, १, १९५८         २२२, २, १९५८           एएससी क. ०००२२४२७ आद्र ११         ००-०५-२२२१, १, १९५८         २२२, २, १९५८           एएससी क. ०००२४२६ कदलेगर १)         ००-०५-२२२१, १, १९५४         २२२, २, १, १९५४           एएससी क. ०००२४२४२४ वुंबई मेट्रो शाखा)         ००-०५-२२२१, १, १९५४         २२२, २, १९५४           रावांगंग परा बंद वाद कदलेग १)         एनजीप (१०-१२-२०२         एनजीप (१०-१२-२०२           एएससी क. ०००२४६४ व्राह्य मोट्रो शाखा)         ००-०-५-२२२१, १, १९५४         २२२, २२२           एएससी क. ००२४४६४ व्राह्य मोट्रो शाखा)         ००-०-५-२२२१, १, १९५४         २२२, २२२           एएससी क. ००२४४६४ व्राह्य मोट्रो शाखा)         ००-०-५-२२२१, १, १९५४         २२२, २२२, २२२२           एएससी क. ००२४४६४ व्राह्य मेट्रे शाखा)         ००-०-५-२२२१, १, १९५४        २२२, २२, २२२२२           एएससी क. ००२४२४६४ व्राह्य मेट्रे शाखा)	५९६/-         फर्सेंट्र क्र. १०५, १ ला मजला, वी विंग, निर्मल कुंज सीएवएसल, मटर में शत्रे एकावन           शत्रे एकावन         शाळे जवळ, एस.ली. सेंड, भाईर प्., ठाणे, महाराष्ट्र ४०१९०५           ७३०/-         फर्सेट क्र. ७०६, ७ वा मजला, सी विंग, जोमकार हाईटस, अभिलाषा पर जवळ, टिटवाळा पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०५           ०)         भर्लेट क्र. ७०६, ७ वा मजला, सा विंग, जोमकार हाईटस, अभिलाषा पर जवळ, टिटवाळा पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०५           ०)         भर्लेट क्र. ७०६, ७ वा मजला, आर२ विंग, केन हाईटस् रिका स्टेंड जवत आणि बेपला चर्चच्या पुढे, कोहोब, खुंटावली, अंबरनाथ प., ठाणे, महाराष्ट् २४१९ ५०२           ०)         ५११९ ५०२           २४१९ ५०२         भर्तेंट क्र. ००३, तळमजला, जितन विल्डिंग, गीरव संकुल फेज – ।, जीसीस सर्वनीसंप्रान्न)           ३१९/-         भर्तेंट क्र. ००३, तळमजला, जितन विल्डिंग, गीरव संकुल फेज – ।, जीसीस सर्वनीसंप्रान्न)           ३१९ ८,-         भर्तेंट क्र. ००३, तळमजला, क्रिजा जोगेंग सीएबएसएल, आएप्रेली पार्क त्रवे हा मात्र)           ३१०/-         भर्तेंट क्र. २, २, २ रा मजला, क्रिजा जोगेंग सीएबएसएल, आएप्रेली पार्क वर्षाविश्वत्याध मोंटेस्तरावे प्रार्ट सं, ३२, ९, ३ रा मजला, वी विंग, साई प्रद्धा अपार्टमेंट, ३० एनटी रोड तत मात्र) एनपीए           भर्तेंट क्र. ००, ३, २ वा मजला, सी-५ विंग पनलेलका कॅन्प्र, बेयल वर्चच्य ८७२/-         भर्टर क्र. ००, ९, ७ वा मजला, सी-५ विंग पनलेलक कॅन्प्र, बेयल वर्चच्य
different densities are and even an	शतिकात के कालणकर (क.वंदार)         (क. एकोणीत लाख वीन्याएँग्. माडी (क.वंदार)           शतिनी शतिकातं कालणकर (स. 8 कर्नतार १)         (a. एकोणीय लाख अतलार कारा माडी (क.वंदार)           (c. एकोणीय लाख अतलार कारा (स्तर कर्कतार १)         (b. एकोणीय लाख अतलार कारा (c. एकोणीय लाख अतिता कारा (c. एकोणीय लाख वतिता कारा (c. एकोणीय लाख वतता कारा (c. एकोणीय लाख वतता	<ul> <li>वास्त्रे एकावत्त ३१०)</li> <li>भाळेजवळ, एस.ब्ली. सेंड, भाईदर पू., ठाणे, महाराष्ट्र ४०११०५</li> <li>३३०/- तर्वे तीस मात्र)</li> <li>पर्लेट क्र. ७०६, ७ वा मजला, सी विंग, ओपकार हाईट्रस, अभिलाषा पाठ जबळ, टिटवाट्या पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र - ४२१६०५</li> <li>५९७/- भारत्वात्रव मात्र)</li> <li>भर्लट क्र. ००३, ७ वा मजला, आर२ विंग, केन हाईट्रस् रिक्षा स्टेंड जबत आणि बेथल वर्चच्या युदे, कोहोत्व, खुंटावली, अंतपारा, ठाणे, महाराष्ट २३७/- भर्लट क्र. ००३, तळमजला, विंतन बिल्डिंग, गौरव संकुल फेज - 1, जीसीर सर्वानेस मात्र)</li> <li>भर्लट क्र. ००३, तळमजला, क्रिंग व्राणे, महाराष्ट्र - ४०११०७</li> <li>५९/- भर्लट क्र. २०४, २ स मजला, क्रिणा आंगण सीएचएसएल, आरएलपी पार्क नबो दहा मात्र)</li> <li>भर्लट क्र. ३०१, ३ स मजला, बी विंग, साई प्रद्धा अपार्टमेंट, ३० एमटी सेड मोरांगव, प्राती नगर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०९</li> <li>५०/- भरेट क्र. ००१, ६ वा मजला, सी-५ विंग पन्तेलक कॅम्प्स, बेथल वर्चच्ट</li> </ul>
The share the (in equal to the second state and th	वेकलोग कुनार सिंग् (कर्जदार)         (इ. एकोणीस लाख शलत हजार स एतरीय (१०-२१-२०२ २२२२०२२           (ह. एकोणीस लाख शलत हजार स एतरीय (१०-२१२-२०२         २२२-२०२           (ह. एकोणीस लाख शलतत हजार स एतरीय अकर राजपुर (कर्डदार १)         (७. एकोणीस लाख शलतत हजार स एतरीय (१०-२२२२०)           (ह. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय अकर राजपुर (कर्डदार १)         (७. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय अकर राजपुर (कर्डदार १)           (ह. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय अकर राजपुर (कर्डदार १)         (७. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय अकर राजपुर (कर्डदार १)           (ह. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय कर राजर (१)         (७. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय (१०-२२-२०२           (ह. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय कर राज (१२२२२)         (७. २२-२०२२)           (ह. एकोणीस लाख शलतत हजार स एतराय क्राय कर्डदार १)         (०. २-२-२२२)           (ह. एकोणीस लाख बेपाठीस हजार अ एतराय (१२-२२-२०२)         (०. २-२-२२२)           (ह. एकोणीस लाख बेपाठीस हजार अ एतराय (१०-२२-२२२)         (०. २-२-२२२)           (ह. एकोणीस लाख बेपाठीस हजार अ एतराय (१०-२२-२२२)         (१. एकोणीस लाख बेतिस हजार एतराय (१०-२२-२२२)           (ह. एकोणीस लाख बेतिस हजार एतराय क. ००००२७२४ व्र दाय १)         (१. एकोणीस लाख बेतिस हजार एतराय (१०-२२-२२२)           (ह. एकोणी स लाख बेतिस हजार एतराय क. ०००२७२४ व्र दाय १)         (१. एकोणीस लाख बेतिस हजा एतराय (१०-२२-२२)           (ह. एकोणी स लाख बेतिस हजा एतराय क. ०००२७२४ व्र दाय १)         (१. एकोणीस लाख बेतिस हजा एतराय (१०-२२-२२)           (ह. एकोणी स लाख बेतिस हजा एतराय क. ०००२९४४ व्र दाय १)        (१. एकोणीस लाख बेतिस हजा एतराय (१०-	तथे तीस मात्र) जवळ, दिटवाळा पश्चिम, डाणे, डाणे, महाराष्ट्र – ४२१६०५ >) पल्टॅंट ऊ. ७०३, ७ वा मजला, आर२ विंग, केन हाइंट्रस् रिखा स्टेंड जवर शर्(७)- पल्टॅंट ऊ. ००३, ७ वा मजला, आर२ विंग, केन हाइंट्रस् रिखा स्टेंड जवर >) ४११ ५०२ ५२१ ५०२ ५२१ ५०२ ५२१ ५०२ ५२१ - पल्टॅंट ऊ. २०३, तळमजला, जिंतन बिल्डिंग, गीरव संकुल फेज - ।, जीसीस स्रतीनीस मात्र) २१०/- पल्टॅंट ऊ. २०४, २ रा मजला, क्रिणा आंगण सीएबएसएल, आरएनपी पार्क नधे देहा मात्र) काशीविस्त्रनाथ मंदिरासनोर भाईदर पूर्व, ठाणे, नहाराष्ट्र – ४०११०५ ) २७७/- पल्टॅंट ऊ. २०४, २ रा मजला, जी विंग, साइं प्रद्धा अपार्टमेंट, ३० एमटी रोड स्र. भात्र) एनपीए मॉरेगव, प्राती नगर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र – ४०११०५ ७२४/- पल्टॅंट ऊ. ७०१, ७ वा मजला, सी-५ विंग पननेलकर कॅम्प्स, वेथल वर्चच्ट
[cond. g. sourcest(u monum) (cond. g. sourcest(u monum)	एससी क्र. ००००२६१ कल्याण शाखा)         ०७०-०५-२२२१ / ६. १९६५           १२९१४ कल्याण शाखा)         ०७०-०५-२२१ / ६. १९६५           १२९१४ कल्याण शाखा)         ०७०-०५-२२१ / ६. १९६५           १८९२४ कल्याण शाखा)         ०७०-०५-२२१ / ६. १९६५           १८९४४ कल्याण शाखा)         ०७०-०५-२२१ / ६. १९६४           १८९४४ कल्याण शाखा)         ०७-०५-२२१ / ६. १९६४           १८९४४ कल्याण शाखा)        ०७-०५-२२१ / ६. १९६४           १८९४४ कल्या        १९४४ कल्या      <	२९७/-         फर्सेंट क्र. ७०३, ७ वा मजला, आर -२ विंग, केन हाईटेस् सिक्षा स्टेंड जवत           1 सप्टलक मात्र)         आणि बेषल चर्चच्या पुढे, कोहोव, खुंटावली, अंबराध प., ठणे, महाराष्ट्र           >)         ४२१ ५०२           ४२१ ५०२         ५२१ ५०२           ७३७/-         ५२१ ५०२           ५२१ ५०२         ५२१ ५०२           ४२१ ५०२         ५२१ ५०२           ५३७/-         ५२१ ५०२           ५२८/-         ५२९ ४०२           ५२/-         ५२९ ४०२           २१         ५२१ ५०२           २०         २२ ४०२           २१         ५२           २२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२           ५२         ५२
$ \begin{aligned} & (und B_{1}, und B_{2}, und$	एससी क्र. ٥०००१३८७ भांडुप शाखा)         ०७००५-२०२१/ ५. १९६६           सात अंध्रेव व्यसिय प्राता जी. पै. (सह कर्जदार २)         एपरापी (१८०२-२२-२२)           एपरापी (१८००२-२२-२२)         ०७००५-२२२१ / ५. १९६६           (१८०८४)         गुवे केदी           १३४ गणपा पर (१८००२-२२-२२)         १८००५-२२२२ / ५. १९६६           (१८०८४)         गुवे केदी           १३४ गणपा (१८०२२-२२२)         १८००५-२२२२ / ५. १९६२           (१८०८४)         गुवे केदी           १३४ गणपा (१८०२२-२२२)         १८००५-२२२२ / ५. १९६२           (१८०८४)         गुवे केदी           १३४ गणपा (१८०२२-२२२)         १८००५-२२२ / ५. १९६२           (१८०२४)         ३३४ वे केदी           १३४ गणपा (१८०२२-२२२)         १८००५-२२२२ / ५. १९६४           (१८०२४)         ३३४ वे केदी           १३४ गणपा (१८४४)         ३३४ वे केदी           १४४ गणपा (१८०२२)         २२४ / ५. १९६४           १४४ गणपा (१८०२२२२२२)         १८२२           १४४ गणपा (१८०२२२२२२२)         १८२४ / ५. १९६४           १४४ गणपा (१८०२२२२२२)         १८२४ / ५. १९६४           १८४४ गणपा (१८४४४ ३४४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४         १८४४ १४४ ४४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३४ ३	<ul> <li>२३७/- सर्वोसीयमाञ)</li> <li>भत्तंदे क्र. ००३, तळमञला, चिंतन बिल्डिंग, गौरव संकुल फेज - ।, जीसीस सर्वतीसमाञ)</li> <li>२१०/- भत्तंदे क्र. २०४, २ रा मजला, क्रिण्णा आंगण सीएबएसएल, आरएनपी पार्क कार्याविश्वनाथ मंदिरासगोर भाईदर पूर्व, डाणे, महाराष्ट्र - ४०११०७ &gt;)</li> <li>५००/- чल्तंद्र क्र. ३०१, ३ रा मजला, बी चिंग, साई प्रद्धा अपार्टमेंद, ३० एमटी रोड सत मात्र) एनपीए</li> <li>भारेगाव, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०९</li> <li>५०२/-</li> <li>५०३, २०, ३ रा मजला, सी चिंग, साई प्रद्धा अपार्टमेंद, ३० एमटी रोड </li></ul>
$\begin{aligned} \begin{aligned} & (unrest = (unrest $	tright numed \$\$ (यह कर्जवर १) मनोज जी. १ (यह कर्जवर २)         एनराप (१०-१२-२०२         (एनराप क्र. ००००२९२७ वोईसर प्राया)         (जडजजर १३७ वोईस देर) प्राया         (जडजजर १३७ वोईस देर) प्राया         (जडजजर १३७ वोईस देर) प्राया         (जडजजर १३७ वोईस देर) (७२०-२२-२१ / ह. १९४४         (जडजजर १४७ वाईस देर)         (जडजजर १३७ वाईस देर)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजजर १३४ वाईस देर)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजजर १३)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजजेर १३ वाईस देर)         (जरजोग (जरजर १)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजीत १३७ वाधा)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजीत १३७ वाधा)         (जरजजर १३७ वाईस देर)         (जरजीत १३७ वाधा)         (जरजजर १३७ वाधा)         (जरजजर १३७ वाधा)         (जरजजर १३७ वाधा)         (जरजजेर १३ वाधा)         (जरजजर १३७ वाधा)         (जरजरर १३)         (जरजजर १३)         (जरजजर १३७ वाधा)         (जरजजर १३)         (जरजजर १३)         (जरजर १३)         (जरजजर १३)         (जरजर १३)         (जरजर १३)         (जरजणर १३७ वाधा)         (जरजजर १३)         (जरजर १४)         (जरजर १३)         (जरजर १३)	<ul> <li>)</li> <li>भ्रत्तेटं क्र. २०४, २ रा मजला, क्रिष्णा आंगण सीएचएसएल, आरएनपी पार्क नवे दहा मात्र)</li> <li>काशीविश्वचाथ मंदिरासनोर भाईंदर पूर्व, ठाणे, नहाराष्ट्र - ४०११०५</li> <li>)</li> <li>५०५/-</li> <li>५०९१५</li> <li>भारेगाव, प्राती नगर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०९</li> <li>८७२/-</li> <li>५०९१, ००९, ७ वा मजला, सी-५ विंग पनसेलकर कॅम्पस, वेथल वर्चच्य</li> </ul>
$ \begin{array}{llllllllllllllllllllllllllllllllllll$	प्रायावेकर पांडे (क. दर्बदार)         (क. एकोणीस लाख सरायष्ट दयारा (एलसी क. ००२२४) ह. १९५६           प्रायंत्र पांडे (सह कर्बदार ?)         ००००२४२ / ३. १९५६           प्रायंत्र (हल कर्बदार ?)         ००००२४२ / ३. १९५६           प्रायंत्र (हल कर्बदार ?)         ००००२४४ / ३. १९५६           प्रारंत क. २०००२४४६ / ३. १९४६         ००००२४६ / ३. १९४६           प्रारंत क. २०००२४६६         २. १९४२           प्रारंत क. २०००२४६६         २. १९४२           प्रारंत क. २०००२४४४ / ३. १९४३         २. १९४२           प्रारंत क. २०००२४४४ / ३. १९४३         २. १९४२४           प्रारंत क. २००२४४४ / ३. १९४३         २. १९४२४           प्रारंत क. २. १९४२४         २. १९४२४           प्रातंत क. २००२४४४ / ३. १९४३         २. १९४२४           प्रातंत क. २००२४४४ / ३. १९४३         २. १९४३           प्रातंत क. २००२४४४४ / ३. १९४३         २. १९४३           प्रातंत क. २००२४४४ / ३. १९४३         २. १९४३           प्रातंत क. २००२४४ / ३. १९४३         २. १९४३           प्रातंत क. २००२४४४ / ३. १९४३         २. १९४३           प्रातंत क. २००२४४४ / ३. १९४३         २. १९४३           प्रातंत क. २००४४४४ / ३. १९४३         २. १९४४४	नशे दहा मात्र) काशीविस्वनाथ मंदिरासगोर भाईदर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र – ४०११०५ >) >७७७/- पल्टॅंट ऊ. ३०१, ३ रा मजला, वी विंग, साई ब्रद्धा अपार्टमेंट, ३० एमटी रोड तत्तर मात्र) एनपीए मोरेंगाव, प्रगती नगर, नालासोपसा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र – ४०१२०९ ४७२/- फलॅंट ऊ. ७०१, ७ वा मजला, सी-५ विंग पनवेलकर कॅम्प्स, बेथल वर्चच्ट
$ \begin{aligned} & \operatorname{vec} (\operatorname{vec} $	प्रिये दुवनी सींस (कर्कटवर)	त्तर मात्र) एनपीए मोरेगाव, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र – ४०१२०९ 
$ \begin{array}{c} (\operatorname{reg}(M) = \operatorname{soarses}(Y) = \operatorname{series}(Y) =$	एक्स्मी क्र. २०००२४४४ उल्हासनगर शाखा)         ०७-०५-२२२१ / ६. १९४२           शितेश एस. नॉबिया (कर्नदरा)         (६. एकोणीस लाख बेनाठीस हजार २०)           हातिश एस. नॉबिया (कर्नदरा १)         ०७-०५-२२१ / ६. १९४२           एक्स्मी क्र. लाढ वनाठीस हजार २०)         ०७-०५-२२१ / ६. १९४२           एक्स्मी क्र. २०००२५६६ मुंबई नेट्रो शाखा)         ०७-०५-२२१ / ६. १९४२           हाति एस. नॉबिया (क्र. व्रदेश १)         १७-०५-२२१ / ६. १९३४           एक्सी क्र. २००२५२६३ मुंबई नेट्रो शाखा)         १७-०५-२२१ / ६. १९३४           हाते ति ति स. नॉबिया (क्र. व्रदेश १)         १७-०५-२२१ / ६. १९३४           एक्सी क्र. २००२५२६६ मुंबई नेट्रो शाखा)         १७-०५-२२१ / ६. १९३४           हाति एस. नॉबिय (क्र. व्रदेश १)         एवसीए (२-२२-२०)           एक्सी क्र. २००२५४ म्र. व कर्नदरा १)         एपरीए (२-२२-२०)           एक्सी क्र. २०२२४-२५ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ६. १९३३           हाति रिक्स जा (लालीवाल (कर्बदा १)         एपरीए (२-२२-२०)           एक्सी क्र. २०२२४-२५ मुंबई मेट्रो शाखा)         २७-०५-२०२१ / ६. १९३३           १८ एकोणीस लाख नेतीत १         एपरीए (१०-२२-२०)           एक्सी क्र. २०२२४-२५ मुंबई मेट्रे शाखा)         २७-०५-२०२१ / ६. १९३२           १८ एकोणीस लाख नेती १         एपरीए (१०-२२-२२)           एक्सी क्र. २०२२४ मुंबई नेट्रे शाखा)         २७-०५-२०२१ / ६. १९३२           १८ एकोणीस लाख नेती २१         एपरीए (१०-२२-२२)           १८ एक	
$ \begin{aligned} & \text{the interm} (interm) & (a, upin the runs and and the rate acid a number of a solution of the second secon$	श्रीवेश पर. (जवियार (कर्डदार)     (इ. एकोणीत लाख बेपाठीत हजार अ एसनी ज. 1600-044-023       एलसती क. 300-044-023     (इ. एकोणीत लाख बेपाठीत हजार अ एसनी (११२-32-03       प्रत्यित्या मात्री (कर्डदार ?)     (इ. एकोणीत लाख वाठीत हजार ?)       एससी क. 300-044-023     (इ. एकोणीत लाख वाठीत हजार ?)       एससी क. 300-044-023     (इ. एकोणीत लाख वाठीत हजार ?)       एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गावा)     १७-04-024, १९ १२       संदु तिताया बुद्धल (कर्डदार ?)     एमपीए (१०-24-203       एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गी गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गी गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गी गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गी गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गी गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-045 स्व वी दुबंदे गी गावा)     १७-04-024, १, १९३३       (एससी क. 300-054 स्व वी दे गी गावा)     १७-04-024, १, १९३२       (एससी क. 300-054 स्व वी दे गी गावा)     १७-04-024, १, १९३२       (एससी क. 300-054 स्व वी दे गी गावा)     १७-04-024, १, १९३२       (एससी क. 300-054 स्व वी दे गी गावा)     १७-04-024, १, १९३२       (एससी क. 300-054 स्व वी दे गी गावा)     १७-04-024, १, १९३२       (एससी क. 300-054 स्व वी दे गी गावा)     १७-04-024,	
$ \begin{aligned} \left  \left\{ e_{i} e^{i} e$	सन्सु आदियप्प मादी (कर्जदेवा)         (क. एकोणीस लाख वाठीस हवार ये एतसी क्र.००२१२३३ मुंबई मेट्रे शाखा)         २७-०५-२०२१, १.१९३४           प्रहारी क. २०२२२/३३ मुंबई मेट्रे शाखा)         १७-०५-२०२१, १.१९३४         १९-०५-२०२१, १.१९३४           पहली क. २०२२२/३३ मुंबई मेट्रे शाखा)         १७-०५-२०२१, १.१९३४         १९-०५-२०२१, १.१९३४           पहली क. २०२२२२३३ मुंबई मेट्रे शाखा)         १७-०५-२२२१, १.१९३४         १९-०५-२२२१, १.१९३४           पहली क. २०२२२४२६ मुंबई मेट्रे शाखा)         १९-०५-२२२१, १.९१३         १९-०५-२२२१, १.९१३           प्राहती क. वर्जदेश १         एमगीए (१०-२२-२२)         १.९२५२६ मुंबई मेट्रे शाखा)         १९-०५-२२१, १.९१३           पुराहती क. २०२२४२८६ मुंबई मेट्रे शाखा)         १९-०५-२२१, १.९१३         १९-०५-२२२, १.९२३         १९४२           पुराहती क. ३०-२४२८६ मुंबई मेट्रे शाखा)         ९७-०५-२२, १.९२३         १९४२         १९४२           पुराहती क. ३०-२२२८८ मुंबई मेट्रे शाखा)         ९७-०५-२२, १.९२२         १९२२         १९४२         १९२२           पुराहती क. ३०-२२२४, १.९९३         ५९२२         १९२२         १९२२         १.९२२२         १९२२२           पुराहती क. ३०-२२२४, १.९९३         ५९२२         १९२२         १.९२२२         १.९२२२           पुराहती क. ३०         ५९४२         १.९२२२         १.९२२२         १.९२२२२           पुराह मेड         १.९२२२२        १.९२२२        १.९२२२        १.९२२२२        १.९२२	3)
$ \begin{array}{c} (\operatorname{vert} B, \ldots \operatorname{vert} e_{i} = \frac{1}{2} \left\{ 0, \ e_{i} = 0, \ e_{$	श्वलसी क्र. ०००२५२६३ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ६. १९३४           सर्वेंद्र सितापस सुकूल (कर्जरार)         एयनीए (२०-२२-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकूल (कर्जरार)         एयनीए (२०-२२-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकूल (कर्जरार)         १७-०५-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकूल (कर्जरार)         १७-०५-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकल (ता सुक कर्जतार १)         १७-०५-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकल (ता सुक कर्जतार १)         १७-०५-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकल (ता सुक कर्जतार १)         १९-०५-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकल (ता सुक कर्जतार १)         १९ ५०-२५-२०२१ / ६. १९३४           प्रायसी पर, सुकल (ता सुक कर्जतार १)         ९५ ५२-३२-२०           प्रायसी पर, सुकल (ता सुक कर्जतार १)         ९५ ५२-३२-२०           प्रायसी पर, सुकल (ता सुकर्जतार १)         ९५ ५२-३२-२०           प्रायसी कर, ००००२५५८ ८ मुंबई मेट्रो शाखा)         २७-०५-२०२१ / ६. १९३२           उ०००२५५४ कर्जत शाखा)         १७-०५-२०२१ / ६. १९३२           प्रायसी कर, ००००२५५४ कर्जत शाखा)         १७-०५-२०२१ / ६. १९३२           अति अत्रेक कांकर (तक्र कर्जता १)         प्रायभीप (१०-१२-२२           प्रायसी कर, ००००२२२३ मीरा भाईटर शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२२           ठा भा भा परिप (१०-१२-२२ (१. १९२४         ५२. १९२१           दिवा में वा में वा में वा में वा में वा में वा मेंवा में वा में वा में वा में वा मेंवा में वा मेंवा मेंवा म	नशे वीस मात्र) जवळ, नेरळ, कर्जत, कायगड, रायगड, महाराष्ट्र – ४१ ०२०६
$ \begin{split} nifeht aqui (heider) (ardin) (ardin) (b) (c) the solution of the solution$	शालिनी तबयीप बिलानी (कर्कदार)       (क. एकोणीस लाख वीतीस ठ्या एरसवी ए२१४-८५ पूंचई नेदे शाखा)       १ ७-०४-२०४८ हुं         तबदीप ए	3८१/- पलॅंट क्र. २०२, २ रा मजला, बिल्डिंग क्र. ९, माऊलीकृपा अपार्टमेंट, ब्रम् । एक्याऐंशी मात्र) कॉम्प्लेक्सच्या पुढे, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र – ४०१३०ः
$ \begin{aligned} \begin{aligned} \left  \left\{ x_{n} \exp \left( x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} - x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} - x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} - x_{n} - x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} - x_{n} - x_{n} \right) \right\} \\ \left\{ x_{n} \exp \left( x_{n} - x_{n} -$	दिरेश देवाप पालीवाल (कर्तुवार)         (क. एकोणीस लाख तेहलीस हलार प्रस्ता कि. २००२ २२ / ६. १९३२           प्रस्ता कि. २००२ २२ / ६. १९३३         ७ ७ ० ० ५ - २०२२ / ६. १९३३           प्रस्ता कि. २००२ २२ / ६. १९३३         ७ ७ ० ० ५ - २०२२ / ६. १९३३           प्रस्ता कि. २००२ २२ / ६. १९३३         १७ ० ० ५ - २०२२ / ६. १९३३           प्रस्ता कि. २००२ २२ / ६. १९३३         १७ ० ० ५ - २०२२ / ६. १९३३           प्रस्ता कि. २००२ २२८ ८२ मुंबई मैद्रे शाखा)         १७ ० ० ५ - २०२२ / ६. १९३३           एरसती क. २००२ २२८ ८२ मुंबई मैद्रे शाखा)         १७ ० ० ५ - २२२ / ६. १९३२           एरसती क. २००२ २८८ २ मुंबई मैद्रे शाखा)         १७ ० ० ५ - २२२ / ६. १९३२           ठेनिल अतंत आंखा (कर्जुदा श.)         १७ ० ० ५ - २२२ / ६. १९३२           अतित अंतोकोकर (संह कर्जुदा १)         १७ ० ७ ५ २२२ २ / ६. १९३२           अतित अंतीलो आंखा)         ०७ ० ० २ २२ २ / ६. १९३२           अतित अंतील अंबोकर (संह कर्जुदा १)         २० ० ५ २२२ १ / ६. १९३२           प्रस्ती क. २००२ १२३ मीरा भाईद शाखा)         ०७ ० ० ५ २२ २ / ६. १९३२           ०० ० ० २२३ भी रा भाईद शाखा)         ०७ ० ० ५ २२ २ / ६. १९३२           ०० ० ० २२३४ ३ ब्रिया भाईद शाखा)         ०७ ० ० - २२ २ / ६. १९३२           १८ भारी कर्जुदा १)         २० २० २ / ६. १९२२           प्रस्ती क. २०००० २३४३ ब्रि दाखा)         ०७ ० - २० २ / ६. १९२२           १८ भारी कर्जुदा १         ५. एकोणीस लाख अतुबा हा राके           प्रिये भा मार्जु कर्जुदा १)         <	सहा मात्र) २४, खांदेश्वर स्टेशन जवळ, कामोठे, नवी मुंबई, रायगड, महाराष्ट्र – ४१०२०
(एसपी क. 000%/CZ2 बुंध मेट्रे) शावा)         00-0%-2521/5.192302/- (18, एसपी क. 000%/ भा प्रतार, होती क कांग्रे, 11, 11 केंट्र पूर्व, 21)           (एसपी क. 000%/ CZ बुंध में 2)         (19, एसपी क. 000%/ CZ बुंध में 2)         संतर प्रतार, ताती ता, सार, होती क कांग्रे, 11, 11 केंट्र पूर्व, 21)           (एसपी क. 000%/ 54, 54 कों 11, 11)         (19, 12, 23)         (19, 12, 23)         संतर प्रतार, 11, 11, 11, 11, 11, 11, 11, 11, 11, 1	(एससी क. ०००२५८८८ मुंबई मेट्रो शाखा)         ०७-०५-२०२१ / ह. १९३३           (एससी क. ०००२५८८८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३३           (एससी क. ०००२५५८८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३३           (एससी क. ०००२५५८८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३३           (एससी क. ००२५५८८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३२           (एससी क. ००२५५८८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३२           (एससी क. ०००२५५८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३२           (एससी क. ००२०५५ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९३२           (एससी क. ००२०५५ मुंबई मोट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६५५ मुंबई मोट्रो शाखा)         १७-०५-२२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६५६ मेद शाखा)         १०-०५-२२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६२६ मेध मार्थुर शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६२६ मेध मार्थुर शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६२६ मेध मार्थुर शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६२६६ मार्थु शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२२           (एससी क. ००२०६२६२ मेध मार्थुर शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२८           (एससी क. ००२०६२६६ मेध मार्थुर शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२८           (एससी क. ००२०६२१२ मेध मार्थुर शाखा)         ००-५-२२१ / ह. १९२८           (एससी क. ०००२०६२२२२२ मेध मार्थुर माखा)         ००-५-२२२१ / ह. १९	बाहत्तर मात्र) मिलिटरी स्कुल समोर, बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४०१५०२
(एसमी क	एल्सबी क्र. ०००२४५८८ मुंबई मेट्रो शाखा)         १७-०५-२०२१ / इ. १९३२           दिवेश देवपा पालीवाल (स कर्जदा १)         एप्यीप (२०-१२-२०           प्रहार्ता देवस्व कर्जदा १)         १७-०५-२०२१ / इ. १९३२           प्रहार्ता देवस्व कर्जदा १)         १७-०५-२०२१ / इ. १९३२           प्रहार्ता देवस्व कर्जदा १)         १७-०५-२०२१ / इ. १९३२           अतिव अत्रेन आंबेकर (कर्जदा १)         १७-०५-२०२१ / इ. १९२२           अतिव अत्रेन आंबेकर (कर्जदा १)         १७-०५-२०२१ / इ. १९२२           अतिव अत्रेन आंबेकर (कर्जदा १)         ०७-०५-२०२१ / इ. १९२२           (एल्सी क्र. ०००१३०६६ वसई शाखा)         ०७-०५-२०२१ / इ. १९२२           ०८-०५-२०२१ / इ. १९२२         ९९ एक्लेप्रि लाख अङ्गविस हजार (१)           ४४२० ०५ २०२१ / इ. १९२२         २९ एक्लेप्रि लाख अङ्गविस हजार (१)           ८४२० ०५ २२२२ / इ. १९२२         ९९ एक्लेप्रि लाख अङ्गविस हजार (१)           ४४३ ७४७ ८२२ ३ मीरा माईटर शाखा)         ०७-०५-२०२२ / इ. १९२२           २९ एएल्सी क्र. ०००००५४५ वर्दलापुर शाखा)         ०७-०५-२२२ / इ. १९२२           ४४३ ७४७७९४ ७४४३ वर्दलापुर शाखा)         ०७-०५-२२२ / इ. १९२२           ४४३ ७४७४३ ७४९४४४         ३४४४ वर्दलापुर शाखा)         ०७-०५-२२२ / इ. १९२२           ४४३ ७४७४४४४४४९४         ५ १४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४	>২८/- पत्तेंट क्र. ७०४, ७ वा मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. ०३, गीता आर्केड क्र. ०३ मडतीस मात्र) सीएचएसएल, शीतल नगर, होली क्रॉस शाळेसमोर, मीरा रोड पूर्व, ठाणे
(एससी क्र. 00000% अर्मत वागवा)         १६-04-2021/5, १९१५/2/-         पर्सट क्र. 203, 2 प मनला, एक विंग, निराधों उल्सन, सैवेध दावा वब्स् वेस्तोंनी मान, नांगोंद परिमन, वादिंद परिमन, वादेंद परिमन, वादें परिमन, वादेंद परिमन, वादें परिमन, वादिंद (परिमन, वादें परिमन, वादं परिमन, वादें परिमन, वादें परिमन, वादें परिमन, वादं परमन, एक विंगने, स्वीय परिमन, वादं परमन, एक विंगने, स्वीय परिमन, वादं परमन, एक विंग, सिंग, सर्वा परमंद (२०2, २२, २०2, २)           प्रत्या परि परा कर करे पर 1         (२, ७,७) योग पराप, -2, २२, २२, २२, २२, २२, २२, २२, २२, २२, २	एससी क. ००००० ९७४ कर्बत शाखा)         १७-०५-२०२१/ ६. १९२९           अतिव अतंत आंबोकर (कढंदार)         (६. एकोणीस ताख एकोणतीस हवाय अतिव अतंत आंबोकर (कढंदार १)         २०७-०५-२०२१/ ६. १९२२           एससी क. ०००२३०६६ वयई शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२२         २९२२           एएससी क. ०००२३०६६ वयई शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२२         २९२२           एएससी क. ०००२३०६६ वयई शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२२         २९२२           प्रहलत क. ५००२२३ मीरा माईदर शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२२           एएससी क. ५००२२३ मीरा माईदर शाखा)         ०७-०५-२२२ / ६. १९२२           एएससी क. ५००२०२४२ चेंदरा माईदर शाखा)         ०७-०५-२२२ / ६. १९२२           एएससी क. ५००२०२४२ चेंदरा माईदर शाखा)         ०७-०५-२२२ / ६. १९२६           एएससी क. ५००२०२४२ चेंदरा माईदर शाखा)         ०७-०५-२२२ / ६. १९२६           एएससी क. ५००२०२४२ चंदराप शाखा)         ०७-०५-२२२ / ६. १९१६           एएससी क. ५२२२ व्यर प्रवे पूर्व शाखा)         ०७-०५-२२२ / ६. १९१६           एएससी क. ०००२०४४२ वदसप्र शाखा)         ०७-०५-२२ / ६. १९१६           ७७-०५२२२ व. सरप्र (कर्वत्रा)         ७०-०५-२२२ / ६. १९१६           प्रदामी प्रवर्दरा १         एनपीए (१०-२२-२२)           एससी क. ००००३२४६ वर्वता १)         ७०-०५-२२२ / ६. १९१६           एएससी क. ०००२२४६ वर्वता १)         ७०-०५-२२२ / ६. १९२६           प्रवर्मा (कर्वता १)         ७४-२०२२२ / ६. १९२६           एएससी क. ००२३ <td< td=""><td>७७३/- फ्लॅंट क्र. २०४, २ रा मजला, मधुकुंज पास्थळ, बोईसर तारापूर रोड, बोईस ो ज्याहत्तर मात्र) मिलिटरी स्कुल समोर, बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४०१५०२</td></td<>	७७३/- फ्लॅंट क्र. २०४, २ रा मजला, मधुकुंज पास्थळ, बोईसर तारापूर रोड, बोईस ो ज्याहत्तर मात्र) मिलिटरी स्कुल समोर, बोईसर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४०१५०२
(एससी क्र. ०००१३०६६ वसई आखा)         ००-०५२०२१/७. १९१८४७९/-         फलेट क्र. १०१, १ सा मजला, ए विंग, हिंग पार्क सीएचएसएल, गीता नगरव्य वसेत सेय पारिष (कर्बरा)           (संतेत पर पारिष (हर कर्बतार १)         (७. एकोणीस लाख अड्डावर्ग हरे? -२०२०)         फलेट क्र. १०१, १ सा मजला, प विंग, हिंग पार्क सीएचएसएल, गीता नगरव्य वस्तेत सेय पारिष (हर्क कर्बता १)           (एससी क्र. ००००१८३ वरिया माईटर शाखा)         ०७-०५२०२१ /०. १९२८३४२/-         फलेट क्र. १०१, २ म मजला, वी विंग, देष्ट्रे सिंग, नयाप, मांग एंक, प्रेरे रे. १९२८३४२/-           (एससी क्र. ००००१८३ वरिया माईटर शाखा)         ०७-०५२०२१ /०. १९२८३४२/-         फलेट क्र. १०१, २ म मजला, वी विंग, देष्ट्रे सिंग, नयाप, मांग सुट्रे प्रंत सिंग, नयाप, स्रांग देख, मांग, व्रांग, हुंग, ताण, नयाप, प्रंत सिंग, नयाप, मांग सेया मांग (करंता)           (एससी क्र. ००००४४५ वरलाए शाखा)         ०७-०५२२१ /०. १९१८३४४/-         पलंट क्र. १०१, ४ मा मजला, ए विंग, सिंग, दीवा मार्ग, वेंग, मांग, स्रांग (इंग, त्रंग), नयाप, प्रंत प्रंत संग, मांग, प्रंतीए (१९२/२-२०२०)           (एससी क्र. ००००४४५ वर्ग)         ०७-०५२२१ /०. १९१८४४४/-         पलंट क्र. १०१, १ मा मजला, ए विंग, सिंग, दिंग क्र. तेक मांग, प्रंतीए (१९२-२२-२२०)           (एससी क्र. ००००४४५४ वर्ग शाखा)         ०७-०५-२२१ /०. १९१८४ /०         भंक, भंक, रे सिंड करेंता १           (एससी क्र. ००००४२ - २२१ /०. १९९४२४/-         ५०. २२१ /०. १९९४३४ /०           (एससी क्र. ०००२१ - २२१ /०. १९९४२४ /० -         ५०. २२१ /०. १९९३४४/-           (एससी क्र. ०००२२ - २२१ /०. १९९३४४ /० -         ५०. २२२१ /०. १९९३४४ /० -           (एससी क्र. ०००२२ - २२१ /०. १९९४४ /० -        ५०. २२१ /०. १९९४४	(एससी क्र. ०००१३०६६ वसई शाखा)         ०७-०५-२०११ / ६. १९२८           सर्वेत संग्रे पारीख (कर्जदार)         (६. एकोणीस लाख अड्रावीस लतार ( (एससी क्र. ००००१८३ मीरा माईदर शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२८           (एससी क्र. ००००९८३ मीरा माईदर शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२८         ०७-०५-२०२१ / ६. १९२८           (एससी क्र. ००००९८३ मीरा माईदर शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९२८         ०७-०५-२०२१ / ६. १९२८           (एससी क्र. ००००९४४ वदलाए शाखा)         ०७-०५-२०२१ / ६. १९१८         ०७-०५-२०२१ / ६. १९१८           (एससी क्र. ००००९४ वदलाए शाखा)         ०७-०५-२२१ / ६. १९१८         ०७-०५-२२१ / ६. १९१८           (एससी क्र. ००००९४४ वदलाए शाखा)         ०७-०५-२२१ / ६. १९१८         ०९ १२ २-२२           (एससी क्र. ००००२५२ २३)         ०९ १२ २-२२         ९. १९१४           सावी कुकुप्रात संह कर्कदार १)         ०७-०५-२२ १. १. १९१६           (एससी क्र. ०००२५४२ २ वसई पूर्व शाखा)         ०७-०५-२२ १. १. १९१६           (एससी क्र. ०००३<६२ २ वसई पूर्व शाखा)	42?/- पल्टॅंट क्र. २०३, २ रा मजला, एफ विंग, मिराडोर उत्सव, सैबेध ढाबा जबळ पाचशे ब्याऐंशी वेहलोली गाव, वाशिंद पश्चिम, वाशिंद पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४२१६०१
(एससी क्र. ००००१८२३ मींप पाईर शाखा)         ०৬-०५-२०२१ / ३. ११२८३११/- अञ्चभक काढे (कर्डदेवर)         पर्लट क्र. ३०१. ३ पा प्रजला. बी बिंग. चुँट्रेश रविएप. लोडा कॉम्प्लेक्स. तत् कॉम्प्ले वि. २९२२-२०२२)           (प्रतसी क्र. ००००९५४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२०२१ / ३. ११२८३११/- प्रतरी क्र. ००००९५४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२०२२ / २. १९२९)           (प्रतसी क्र. ००००९५४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२२-२२२         ५७-२२-२०२२)           (प्रतसी क्र. ००००१४४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२२-२२२)         ५७-२२-२२२)           (प्रतसी क्र. ००००१४४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२२-२२२)         ५७-२२-२२२)           (प्रतसी क्र. ००००१४४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२२-२२२)         ५२२-२२२२)           (प्रतसी क्र. ००००१४४ बदलापूर शाखा)         ०७-०५-२२-२२२)         ५२२२-२२२)           (प्रतसी क्र. ००००२४२२ वरदे ११)         ८७-५२-२२२२)         ५२२२-२२२)           (प्रतसी क्र. ०००२४२४ वर्द सर्ध पुरं शाखा)         ०७-०५-२२२२२         ५२२२-२२२)         ५२२२-२२२)           (प्रतसी क्र. ००००२४२४ वर्द सर्ध पुरं शाखा)         ०७-०५-२२२२२         ५२२२-२२२)         ५२२२-२२२)         ५२२२-२२२२)           (प्रतसी क्र. ०००२४२४ वर्द सर्ध पुरं शाखा)         ००-०५-२२२२२/२         ५२२२-२२२२)         ५२२२-२२२)         म्वराय - ४२२२२२)           (प्रतसी क्र. ००२२४२४ वर्द वर्ध पुरं शाखा)         ००-०५-२२२२४/२/२-२२२२)         पर्ल र ४. २२२२२२)        म्वराय - ४२२२२)           (प्रतारी क्र. ००२२४२४)        (५२४२४४४४२)/-       ५२२२२२२२	(एससी क्र. ٥०००१/२३ मीरा माईटर शाखा)         ०७-०२२ /६, १९२८           अञ्चलक ताढे (कर्तदरा)         (इ. एकोणीस लाख अद्वावीस हजार त           स्वीमा बनो राष्ठेक ताढे (सह कर्तदरा १)         एपरापी क. ००००१/४१ बहुत्तापू शाखा)         ०७-०२२ /६, १९२८           दीपा साती (कर्जदरा)         ०७-०२२ /६, १९२८         (इ. एकोणीस लाख अद्वावीस हजार त           दीपा साती (कर्जदरा)         ०७-०२२ /६, १९१८         (इ. एकोणीस लाख अद्वात प्रत शाखा)           दीपा साती (कर्जदरा)         ०७-०२२ /६, १९१८           दीपा साती कुड्यूया (वह कर्जदर १)         प्रयोग (१८-२२-२           एएससी क्र. ००००२१४३ बहलाएर शाखा)         ०७-०२२ /६, १९१८           ठिडंका ठेतेजकुयार विप्रार दिया ह कर्जदर १)         प्रयोग (११-०२-२-२           प्रयामी दि अन्ददर (१ कर्जदरा १)         प्रयोग (१८-२२-२           प्रवामा कुड्यूया (बह कर्जदरा १)         ०५-०२२ /६, १९१८           प्रयामा क्र. ०००००६५१४ कर्जद शाखा)         ०५-०२२ /६, १९१२           ठिंग प्रवाक् कर्जद (१ कर्जदरा १)         प्रयोग (२-२-२२ /६, १९९२           प्रवामा करेंगळे (बह कर्जदा १)         प्रयोग (१०-२-२२२ /६, १९९२           प्रवामा क्रेन्जि (बह कर्जदा १)         प्रयोग (१०-२२-२२ /६, १९९२           प्रवामा करेंगळ (बह कर्जदा १)         प्रवगि (१८-२-२२-२२           प्रवामा ताक्व (स बर्जदा १)         प्रवगि (१०-२२-२२ /६, १९९२           प्रवामा ताक्व ( सह कर्जदा १)         प्रवगि गीस लाख वहा ताकात           प्रवा गा ताक्व (सह	.ve?/- फ्लॅंट क्र. १०१, १ ला मजला, ए विंग, हिना पार्क सीएचएसएल, गीता नगरच्य चशे एकोणऍशी आत ९० फीट रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४०११०१
(पुलसी क. ०००००५४५ बदलापूर शाखा) (प्रतासी कुर्फ २०१२, ४ घा मबला, बी बिंग, इंट्र तिहस, शिव मंदिराजवळ, गा पत्रि साती (कर्जदार) (प्रालसी क. ००००२३४३ बदलापूर शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१६९०१/- पत्रे कर्जदार १) (प्रालसी क. ००००२३४३ बदलापूर शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१६९०१/- पत्रे कर्जदार १) (प्रालसी क. ००००२३४३ बदलापूर शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१६९०१/- पत्रे कर्जदार १) (प्रालसी क. ००००२५४२ व्यर्ष पूर्व शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१६९०१/- पत्रे कर कर्जदार १) (प्रालसी क. ००००६५९२ व्यर्ष पूर्व शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१३२८४/- पत्रे कर कर्जदार १) (प्रालसी क. ००००६५९२ व्यर्ष पूर्व शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१३२८४/- पत्रे एक कर्जदार १) (प्रालसी क. ००००६५९२ व्यर्ष पूर्व शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९१३२८४/- पत्रे एक कर्जदार १) (प्रालसी क. ००००६६९ कर्जद शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९९८४७/- पत्रे एक कर्जदार १) (प्रालसी क. ००००६६९ कर्जदा शाखा) ०००-०५-२०२२ /३. १९०८४७/- पत्रे (क. एकोणीव लाख आत इत्या पायचे वाळीय गाठा) (एत्सी क. ००००६६९ कर्जदा शाखा) ०००-०५-२०२१ /३. १९०८४७/- पत्रे ख. १०२२ -०२०) पत्रे (क. कर्जदार १) (प्रालसी क. ०००२७४९४ वर्ष इंगाखा) ०००-०५-२०२१ /३. १९०६४२/- पत्रे (क. कर्जदार १) (प्रालसी क. ०००२७४९४ वर्ष इंगाखा) ०००-०५-२०२१ /३. १९०६२४/- पत्रे (क. कर्जदार १) (प्रालसी क. ०००२७४९४ वर्ष इंगाखा) ०००-०५-२०२१ /३. १८९३२४/- पत्रे (क. कर्जदार १) (प्रालसी क. ०००२७४९४ वर्ष इंगाखा) ०००-०५-२०२१ /३. १८९३२४/- पत्रे क. २०१, १ वा मजला, सालिंग, तत्याप्र येड, बोंइंस पश्चिम, ठाणे साती पुरि स्वर्तदार १) (प्रालसी क. ०००२७४१४ वर्ष इंगाखा) ०००-०५-२०२१ /३. १८८३२४/- पत्रे क. २०१, १ वा मजला, सी विंग, तिवाय क्रथारायेट सीएवपएसए (क. अट्रया लाख अयब स्वर क्राठो बोतीस मात्र) प्रात्यि (दल कर्जदार १) (प्रात्सी क. ०००२९४६४ वर्ष इंगाखा) ००-०-४२२४ (१९९४२८/- स्वर क. २०२, १ घा मजला, सी विंग, तिवा, स्वराप्र व्ये क्रिंग, यां, वर्य क्रंट २ प्र (क. अट्रय लाख अयब स्वरा प्र वर्य कर्व तार) पत्रे (क. अट्रय लाख प्र वर्य रेक्ट) (प्रात्सी क. ०००२९२४६४ वर्ष देन देग) (प्रात्सी क. ०००२९२४६४ (स्वर्व तेर १) पत्रे (त. अट्रय लाख प्र व्र वरे, तेक्ट २) पत्रे क. २. तळमजला, बी तिंग, स्वराप्र = ४२१९०४ पत्रे क. २. तळमजला, बी तिंग, स्वराप्र = ४२१९०४ पत्रे क. २. तळमजला, क्रिल्या, स्वरा, प्र व्र वरेन रव्य पत	एसतमी क्र. ०००००५४५ बदलापूर झाखा)         ०७०-०५-२०२१ / ५. १९१८           दीया सासी (कर्बदार)         (इ. एक्वोणीस लाख अठरा इवार दीन)           सासी कुडुप्य-(सह कर्बदार १)         ०७०-०५-२०२१ / ६. १९१६           प्रांस मी कुडुप्य-(सह कर्बदार १)         ०७०-०५-२०२१ / ६. १९१६           एएससी क्र. ००००१३४३ बद्लापूर झाखा)         ०७०-०५-२०२१ / ६. १९१६           एएससी क्र. ००००२५२२ / ६. १९१६         (इ. एक्वोणीस लाख सोळा हवार त-१९२८           एएससी क्र. ००००२५२२ / वई पुर्व झाखा)         ०७०-०५-२०२१ / ६. १९१६           एएससी क्र. ००००२५२२ / वई पुर्व झाखा)         ०७०-०५-२०२१ / ६. १९१६           एएससी क्र. ००००२६२२ वर्बई पुर्व झाखा)         ०७०-०५-२०२१ / ६. १९१६           ७८४४२ वर वई पुर्व झाखा)         ०७०-०५-२०२१ / ६. १९२६           ७८४४४२ वर्बई पुर्व झाखा)         ०७०-०५-२०२१ / ६. १९२६           ७८४४४४         ७४४४४४४         ७४४४४४४           ७४४४४         ७४४४४४४४४         ७४४४४४४४४           ७४४४४४४४         ७४४४४४४४४४४         ७४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४	३१२/- फ्लॅंट क्र. ३०१, ३ रा मजला, बी विंग, चंट्रेश रेविएरा, लोढा कॉम्प्लेक्स, नय नश बारा मात्र) नगर, मीरा रोड, पूर्व, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र – ४०११०७
एक्समी क्र. ००००१३४३ बदलापूर शाखा)         ०৬-०५-२०२१ / ह. १९१६९०१/- (ह. एकोणीस लाख सोळा हबार तबको तक मत)         फर्सेट क्र. ३०३, ३ म मबला, एल बिल्डिंग, सिद्ध सिर्टी मॉर्टी मटाइ विं विंदेशकुमार सी पिपरी (कर्बदेगर)           एक्समी क्र. ००००१३४३ बदलापूर घाखा)         ०৬-०५-२०२१ / ह. १९१६९०१/- (ह. एकोणीस लाख सेता क्राय सकबो नक मत)         फर्सेट क्र. ३०३, ३ म मबला, एल बिल्डिंग, सिद्ध सिर्टी मॉर्टी मटाइ विं विंदाकुमार सनकि रिप्र कर्बरा १)           एक्समी क्र. ००००६५१२ वयई पूर्व गाखा)         ०७-०५-२०२१ / ह. १९१६५४०/- भराखा मुत्र-मॉलि (кक कर्बदा १)         फर्सेट क्र. ७०२३           प्राया मुत्र-मॉलि (кक कर्बदा १)         ७७-०५-२०२१ / ह. १९९८४७/- भराखा मुत्र-मॉलि (кक कर्बदा १)         फर्नेट क्र. २०२२)           प्राया मुत्र-मॉलि (सक कर्बदा १)         ०७-०५-२०२१ / ह. १९०८४७/- भराखा मुत्र-मॉलि (кक कर्बदा १)         फर्सेट क्र. २०३, २ म मबला, ए विंग, मकी रेसिडेन्मी, बोपले सेंड, बोपले मराखा प्रत्र-मॉल (सक कर्बदा १)           प्राया महाय दि (सक कर्बदा १)         ००-५२२२२ / ह. १९०८४७/- भर्क एक कराइ महाय - ४२२०२१         फर्स २०२, २ म मबल, एस बिंग, वेंगल स्टेंड मरा महाय - ४२२०२१           प्राया मंद्र मंद्र (सक कर्बदा १)         एन्कीणिस लाख साह कात तीनकी अंभर मात्र) मरा एत्र स्ट २०३, २ सा मबला, साह विंग, तिंग, देवायर क्र आराय्येंट सीएवएसएल (स. अटरा लाख आटक क्ररा करो बोरीस मात)         फर्स २०३, २ स म मबला, साह विंग, वेंगल म्या स्ट्र व्र. वेंग, वांगल मंद्र स्टेड क. २०३, १ भा मबला, सा विंग, देवायर मांग वांग, सरा स, बर्दाय, घर्म मांग, च्रां, घर्म मंद्र व्र. वांग, वर्वा, व्र. वांग, वांग, मरा स, बर्दाय पर्ध मंद्र तां, स्वर्त्ता १)           प्राया सुंद सं कर्दर १)        ०७-०-२२२१ / इ. १८८६३४२/- (ह. अटरा लाख खेल करंदा १)         फर्द र क. २०२, १ भा मबला, सी विंग, देत, बंद संद स्य	एस्ससी क्र. ००००१३४३ बदलापूर शाखा)         ०७-०५-२०२१ / रु. १९१६           शैलेशकुमार वी पिराठी (कर्कदार)         (रु. एकोणीस लाख सोका हवार त- एस्परी ए (११-०५-२०३           प्रियंका शैलेशकुमार विपाठी (कर कर्दतार १)         ०७-०५-२०२ / रु. १९१६           एस्परी क्र. ००००५१२ व्यर्ड पूर्व शाखा)         ०७-०५-२०२ / रु. १९१६           एस्परी क्र. ०००५५२ व्यर्ड पूर्व शाखा)         ०७-०५-२०२ / रु. १९१६           एस्परी क्र. ०००५५२ व्यर्ड पूर्व शाखा)         ०७-०५-२०२ / रु. १९१६           एस्परी क्र. ०००५५२ व्यर्ड पूर्व शाखा)         ०७-०५-२०२ / रु. १९१६           एस्परी क्र. ०००५२५ कर्बत शाखा)         ०७-०५-२०२ / रु. १९२६           एएससी क्र. ००००६५१६ कर्बदा शाखा)         ०७-०५-२२२ / रु. १९२६           एएससी क्र. ००००६५१६ कर्बदा शाखा)         ०७-०५-२२२ / रु. १९२६           प्राय गाय साक देंगळे (सह कर्बदार १)         एपरीए (१०-१२-२२ / रु. १९२६           प्राय गाय साक देंगळे (कर्बदार १)         एन्वीप (१०-१२-२२ / रु. १९२६           प्राय गाय साक देंगळे (सह कर्बदार १)         ०७-०५-२२२ / रु. १९२६           प्राय गाय साक कर्ब राखा।         ०७-०५-२२२१ / रु. १९२६           एक्यापी (१९-१२-२२)         ०७-०५-२२२१ / रु. १९२६           प्राय गाय साक रें कर्बर शा राखा।         ०७-०५-२२२१ / रु. १९२६           एक्यापि (१९-०२-२२-२०)         ०७-०५-२२२१ / रु. १९२६           प्राय गाय साक वर्दा शाखा।         ०७-०५-२२२२१ / रु. १९२६           एक्यापि (१९-०२-२२-२०)        २०-२२२२२ / रु. १	२७८/- पलॅंट क्र. ४०१, ४ था मजला, बी विंग, इंद्र विहार, शिव मंदिराजवळ, गात हो अठ्ठ्याहत्तर पाले, अंबरनाथ पूर्व, अंबरनाथ (पू), ठाणे, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०१
(एलसी क्र. ००००५५२८ वसई पूर्व झाखा) (पूरवमील अञ्चल भयात्र (क कर्वतर) (एलसी क्र. ००००६५१ कर्बत शाहब ) (एलसी क्र. ००००६५१ कर्बत शाहब ना ह करा पाचवे वा तया एकवे वी नगएँगी माञ) (एलसी क्र. ००००६५१ कर्बत शाहब) (एलसी क्र. ०००२६४२ कर्बत हे शाहब) (एलसी क्र. ०००२६४२६) (एलसी क्र. ०००६४२६४) (एलसी क्र. ०००२१२१६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२१२१६) (एलसी क्र. ०००२१२१२) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२१२१२) (एलसी क्र. ०००२२२१२६) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२२२२२) (एलसी क्र. ०००२२१२६) (एलसी क्र. ०००२१२१२) (एलसी क्र. ०००२२२१२) (एलसी क्र. ०००२२१२४) (एलसी क्र. ०००२२२२२) (एल२२) (एल२२) (एल२२) (एल२२) (घ्र. वर्व व्र. शाहब)) (घ्र. वर्व व	(एलसी क्र. ००००५५२८ वसई पूर्व शाखा) पुत्रभमील अञ्चल सतार (कर्नद्रार) आयशा मुजम्मील (सह कर्जद्रार १) (एलसी क्र. ००००६५९ कर्जद शाखा) ७७-०५-२०२१ / रु. १९१३ किरण अशोक देंगळे (कर्जदार १) (एलसी क्र. ००००६५९ कर्जद शाखा) १८ ०५-१५-२२ / रु. १९९६ (एलसी क्र. ०००६५९ कर्जद शाखा) १८ ०५-१२-२२ / रु. १९९६ (एलसी क्र. ०००२६९ कर्जदार १) (एलसी क्र. ०००२२२ / रु. १९९६ (एलसी क्र. ०००२२२ / रु. १९९६ (एलसी क्र. ०००२२२ / रु. १९९६ (एलसी क्र. ००२२२ / रु. १९१३) प्रायी पांधुरंग स्वर्जदार १) १८ ०५-२२२१ / रु. १९१३	२०१/- पल्टॅंट क्र. ३०३, ३ रा मजला, एल बिल्डिंग, सिद्धी सिटी मॉर्निंग स्टार डी विं स्वे नऊ मात्र) ते एम सीएचएसल उषाकिरण समोर, खारवाई, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -
अन्म प्रमुख के अग्ने के प्रमुख के करेतार १)         अन्म प्रमुख के प्रमुख करेतार १)         अन्म प्रमुख करेतार १)         अन्म प्रमुख करेतार १)         अन्म के प्रमुख करेतार १         अन्म के प्रमुख करेतार १)         अन्म के प्रमुख करेतार १         अन्म प्रमुख करेतार १         अन्म प्रमुख करेतार १         अन्म प्रमि प्रमुख करेतार १         अन्म प्रमार प्रमि के प्रक करेतार १         अन्म प्रमार प्रमि के प्रक करेतार १         अन्म प्रमार प्रमि के प्रक करेता करेता भे प्रमाप्रम प्रमा के प्रक करेता करेता भाग करेता के प्रक करेता करेता भाग करेता	(एलसी क. ००००६५१ कर्जर शाखा) किरण आशोक रेंगळे (कर्सदार) (एलसी क. ००००६२१ / र. १९०८ (एलसी क. ०००३२९६ बोईसर शाखा) (एलसी क. ०००३२९६ बोईसर शाखा) (ह. एकोणीस लाख सह हवार ती- सरीता सुरेश मन्ध्र (सह कर्जदार १) (एलसी क. ०००९२७९४ वर्स इंशाखा) अप्रवाध (सह कर्जदार १) (एलसी क. ०००९२७९४ वर्स इंशाखा) अदीप पांडुरंग शिंद (सह कर्जदार १) एनपीए (१०-१२-२०	KCK/- फ्लॉट क्र. ७०३, ७ वा मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. ०३, लेक आर्केड, झा
पुण्या अशोक हॅमळे (सह कर्जदार १) एनपीए (१०-१२-२०२०) (एलसी क्र. ००००३०१६ वॉईसर प्राम्वा) (इन्हेसी क्र. ००००३०१६ वॉईसर प्राम्वा) (इन्हेसी क्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्वा) (इन्हेसी क्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्वा) (इन्हेसी क्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्व) (इन्हेसी क्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्व) प्रत्यी सुरेस सर्वेदार १) एलसी क्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्व) प्रदीप पांडुरंग विंदे (सह कर्जदार १) एलसी क्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्व) (इन्हेसी म्र. ०००३०१६ वॉईसर प्राम्व) प्रदीप पांडुरंग विंदे (सह कर्जदार १) एलसी क्र. ०००३०११ कर्जदार १) एलसी क्र. ०००३०११ कर्जदार १) एलसी क्र. ०००३०१६ कर्जदार १) एलसी क्र. ०००३०१४ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १ (एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १ (एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १ (एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १ एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) (एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १ एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एलसी क्र. ०००३२१ कर्जदार १) एनसी प्र. व्र. जटम ल्ला प्राह्म क्रिया गाम्व) तेक्ष व्याप्र माखा। ठाउ-०५-२०३१ कि. १८८४०३४२/- क्षेत्र वार्य वॉक्षेत्र गाथ। (६. अटवा लाख प्रम्रेझ क्रिया माठ) क्रांस वॉक्स कर्जदार १) एनसी ए०९-२-२२२१ प्र. १८४०३४२/- कर्व व्याप्र देख राष्ट्र भाम्व, वार्य ने ती प्र. जीम प्रहाय म्र. १२१३२६ प्रत्ये प्र. उत्तमजबला, बिल्डिंम इ. १, समुद्री एल्हप्री स्त कर्वत ये प्रत्ये प्र. व्याप्र (कर्डदार १) एनसी ए०९-२२२२२२ हे. १८४०३४२/- कर्वव्या पोंड, खाती, बदलापूर, पूर्व, जणे, महाराष्ट्र – २२१५०३ कर्वयाण पोंड, खाती, बदलापूर, पूर्व, जणे, महाराष्ट्र – २२१९०३	पुण्पा अशोक ढेंगळे (सह कर्जदार १) एनपीए (१०-१२-२०२ (एलसी फ्र. ००००३०१६ वोईसर शावा) ०७७-०५-२०११ / ह. १९०६ (ईग गाणपर सन्ध (जर्जदार) (ह. एकोणीय लाख सह तजर ती) सरिता सुरेश सनखे (सह कर्जदार १) एनपीए (१०-१२-२० (एलसी फ्र. ०००१०७१४ वर्षई शाखा) ०७५-०५-२०११ / ह. १८९३ प्रकाश पी. तिर्द (सर्जदेश) (ह. अठ्या लाख आगत हता आठा प्रदीप पांडुरंग विंदे (सह कर्जदार १) एनपीए (०९-०२-२०१	गैऱ्याएंशी मात्र) 🛛 कॉम्प्लेक्स, वाळीव रोड, किचन गार्डन हॉटेल मागे, वाळीव, वसई पूर्व, ठाणे
सुरेष गणपर सनखे (कर्जदार)         (फ. एकोणीस लाख सहा हजार तीनवे जेपत्र मात्र)         ओस्तवाल एप्यायर, मधुर हीटेल सगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे एल्सी छ. ०००१९४२ वर्षई शाखा)         ओस्तवाल एप्यायर, मधुर हीटेल सगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे एल्सी छ. ०००१९४२ वर्षई शाखा)         ओस्तवाल एप्यायर, मधुर हीटेल सगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे एल्सी छ. ०००१९४२ वर्षई शाखा)         ओस्तवाल एप्यायर, मधुर हीटेल सगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे एल्सी छ. ०००१९४२ वर्षई शाखा)         आस्तवाल एप्यायर, मधुर हीटेल सगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे एल्सी छ. ०००१९४२ वर्षई शाखा)         आस्तवाल एप्यायर, मधुर हीटेल सगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे प्रतेष गंडुरे १४, १८२२ १२ १२           प्रदर्भ प्रदर्श गिर्ट (सह कर्जदार १)         एन्उपेस ०२२२१ १ १८२२२ २२२१         भ्रहं ऊ. १०२, १ ६ मा मजला, सी विंग, विवाय क्रज, नालायोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट २०१०-५-२२२१ १, १८८८३९८ / - सहॉर्स हर्मतर १         भ्रतं १ १         भरारा नगर, बरलापू पश्चिम, ठाणे, नहाराष्ट २४२९०४           प्रतिम खत्र (कर्बतर)         (७. अटा लाख अहव्र वर्धारी हवार साने को अठ्ठ्यावव स्तर्श स्त्रिय खत्र (१ १)         भरते (१ १ २०२२२२२)         भर देळ, ०२, ४ धा मजला, सी विंग, श्रीम धा सा सारा नगर, बरलापू पश्चिम, ठाणे, नहाराष्ट २४२१०४२४           प्रतिम बिंग बर्ड (कर्जदार १)         गणपी (११-०२-२२२१ / ६, १८८००५/ -         भर्द ठ. ०, २, ४ धा मजला, सी विंग, श्रीम प्राय सा स्वर्ध, हजरा लाख प्रत्र शा हवा साने के अठ्ठ्यावा         गगर, बरलापू पश्चिम, जाणे, न्राराष्ट २४२९०४           प्रतिम बेंद (कर्जदार १)         (७. अटवा लाख प्रति हित्र इरा घ मा)         प्रत्ट ठ. २, २२२१        प्रत्य रे ८, उटवा व्र वरी से तारां क्र वर रा स्वर्य एल्ट्र छ. ९, तळमजला, बिल्डिंग फ्र. ९, समुद्री एल्हपीन्स क्र्वं कर्वा परिय सार्व (कर्कदंतर १)        प्रत्य पर (	सुरेश गंगापर सनखे (कर्जदार ) (इ. एकोणीस लाख सहा हजार तीन सतिता सुरेश सनखे (सह कर्जदार १) एन-१२-२२ (एलसी क्र. ०००१०७४ वसई शाखा) ००५-०५-२२१ / इ. १८९३ क्राका था. जिंदे (कर्जदार) (ह. अउद्या लाख व्याप्तक हवार आठा प्रदीप पांडुरंग जिंदे (सह कर्जदार १) एनपीए (०९-०२-२०१	स्र) महाराष्ट्र - ४०१२०८ १४०/- फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले
प्रकाश पी. छिंदे (कर्जदार)         (इ. अठया लाख आप्रव हवार आठवे चौतींस मात्र)         अचोळे तेंड, आचोळे तत्वाव जवळ, नालायोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ७२१२ पॉइस्ट छिंदर (सह कर्जदार १)         अचोळे तेंड, आचोळे तत्वाव जवळ, नालायोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ७२१२० पॉइस्ट छिंदर (सह कर्जदार १)         अचोळे तेंड, आचोळे तत्वाव जवळ, नालायोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ७२१२० पॉइस्ट कर्डर (१)         भरते ए १८१२ पॉइस्ट कर्डर (१)         भरते प्र कर्डर (१)         भरते प्र कर्ड नगर, बरलापू पश्चिम, जाणे, ठाणे, नहाराष्ट्र – ४२१२०४           यहित वानाजी खलरबर (कर्बदार)         (७, अठा लाख अद्रव्याधीरी हवार पात्र मां अठ्ठा आव स्वर्था प्रीदियत (सह कर्जदार १)         भरते प्र परिष (११ - ०२ - २०२१)         भरते हत्या प्र प्र प्र गणे, जाणे, ठाणे, नहाराष्ट्र – ४२१९०४           यदिय पांडी दियत (कर्बदार)         (७, अठवा लाख अत्रव ए एवरपार्थी हवार पात्र मा मा)         भरते प्र कर्डदा २, ०२, ४ धा मजला, वी विंग, शीपाम धाम सीएवएसएल, हनुमान मा सीरा से दियत (बर्कदार १)         भरते पा एवरपार्थ (१८२००५/-           परियत पीडी दियत (कर्बदार १)         (७, अठवा लाख प्रांधी हवार पात्र मा मात्र)         मर्तरे क्र. २, तळमजला, बिल्डिंग क्र. १, समुद्री एल्लप्रीन्स, कर्वत ते प्र तेंग दें कर्ड रहे (१)           प्र प्र विंग वेंद (कर्जदार १)         ०७-०५-२०२१ /०, १८८००२२/-         पर्तरे क्र. ५, तळमजला, बिल्डिंग क्र. १, समुद्री एल्लप्रीन्स, कर्वत त प्र प्र वेंद कर्जदार १)           युवनन गण्ह शेंख (कर्जदार १)         एनपीए (०१-०२-२०२१ /०, १/२, १८७००२२/-         पर्ते ठेंद तळा नेंद सं सं सं सं सं स् वेंद वर्डा कें र सं सं प्र एव, द्रलापु, स् र् र् र स् युद्री एल्स्प्री कर्ज वेंकर गोत पात्र सार्व (कर्जदार १)           प्र विंकर वेंत र १)         एनर पि (०१२-०२२२/-       पर्त ठें र १, तळ	प्रकाश पी. शिंदे (कर्जदार) (रु. अठरा लाख व्यानन हजार आठर प्रदीप पांडुरंग शिंदे (सह कर्जदार १) एनपीए (०९-०२-२०२	१) महाराष्ट्र - ४०१२०८ .४७/- फ्लंट क्र. २०३, २ रा मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, बोफ्ले सेंड, बोफ्ले चाळीस मात्र) नेरळ सबगढ महाराष्ट्र - ४१०२०१ )
सुनित सानाधी खलदकर (सर्क कर्तदार) (इ. अठरा लाख अठ्ठआएँशी हवार तीनशे अठ्ठआलव सर्वाती सुनित खलदकर (सर्क कर्तदार १) (परिस क. २०२२ १) (परलसी क. २०२२ १८८८५ भुंबर्च नेट्रो शाखा) (एलसी क. व्याप्य (११ - २३ - २०२१) (पर्लसी इ. २०२९४८८५ भुंबर्च नेट्रो शाखा) (ह. अठरा लाख अठ्ठआएँशी हवार पात्र मात्र) सर्वेया देशक कर्तदार १) (एलसी क्र. २००२ १८ २०२२ (एलसी क. २००२९१४ ३)ंबिवली शाखा) (पर्लसी क. २००२९१४ ३)ंबिवली शाखा) (पर्लसी क. २००२ १९४९ ३)ंबिवली शाखा) (एलसी क. २००२ १९४९ ३)ंबिवली शाखा) (१८ अठया लाख प्रसान क्रया भावे तीस मान्न) जुम्मन मफूर शेख (सह कर्कदार १) (एलसी क. २००२९२१ २) (एलसी क. २००२९२२ २) (एलसी क. २००२९२२२) मंदेय साखा (कर्कदार १) (एलसी क. २००२९२२ २) (एलसी क. २००२९२२) (२२२४४८०२२२२२२) (२२२४४८४४४२४४४४४४४४२४४४४४४४४४४४४४४४४४४४	(ग्रांच्यानि सः २०००४/२२१ सार्व्याणा गागस) २४ २०२१ (म. १८८८	१) महाराष्ट्र – ४०११०८ (४७/– फ्लंट क्र. २०३, २ रा मजला, ए विंग, मक्ती रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले वाळीस मात्र) नेरळ रायगड महाराष्ट्र – ४१०१०१ २) १५३/– फ्लंट क्र. २०३, २ रा मजला, टाईग के – ३, शिवम अपार्टमेंट सीएचएसल हो नेपन मात्र) भरेत्तवाल एन्याय, मपुर हीटेल समोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे ०) महाराष्ट्र – ४०१५०१
(एलसी क्र.०००२५८८५ मुंबई मेट्रो शाखा) वीरध्य पीपी डीरियल (कर्बटार) (रेबिन चीरध्य पपि डीरियल (कर्बटार) (रेबिन चीरध्य न पर (फ्लसी क्र.०००२९१४ डोबिवली शाखा) ०৩–०५–२०२१ /२. १८८०९४३/– प्रत्यी प्र.००२९१४ डोबिवली शाखा) ०९–०५–२०२१ /२. १८८०९४३/– प्रत्यी प्र.७०२९४४ डोबिवली शाखा) ०९–०५–२०२१ /२. १८८०९४३/– प्रत्यी प्र.७०२९४४ डोबिवली शाखा) ज्वस्य गपूर शेख (कर्बटार) पुस्ती क्र.०००२९२९४ डोबिवली शाखा) १९–०५–२०२१ /२. १८८०९४३/– प्रत्यी प्र.७०२९४ (क्र. ४८८४९३/– प्रत्ये प्र.७०२९४ (क्र. ४८८४९३/– प्रत्ये प्र.७०२९४ (क्र. ४८८४९३/– प्रत्ये प्र.७२४३/– प्रत्ये प्र.७२४३/– प्रत्ये प्र.७४४३/– प्रत्ये प्र.७४४३/– प्रत्ये प्र.४४३४४३/– प्रत्ये प्र.४४४३/– प्र.४४४३४८४३/– प्र.४४४३४– प्र.४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४	सुनिल तानाजी खलदकर (कर्जदार) (रु. अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार त	<ul> <li>सहाराष्ट्र – ४०११०८</li> <li>भल्तेंट क्र. २०३, २ रा मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले चाळीस मात्र)</li> <li>भंतर रायगड महाराष्ट्र – ४१०१०१</li> <li>भंतर रायगड महाराष्ट्र – ४१०१०१</li> <li>भंतरा प्रयाद महाराष्ट्र – ४१०१०१</li> <li>भंतरा प्रयाद महाराष्ट्र – ४१०१२</li> <li>भंतराल एप्यायर, मधुर हॉटेल संगोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे महाराष्ट्र – ४०१९०१</li> <li>भल्तेट क्र. १०१, १ ला मजला, सी विंग, विंगल क अपार्टमेंट सीएचएसएल आंचेतिय मात्र)</li> </ul>
(एलसी क्र. ००००१५९४ डॉबिबली शाखा) गोरसीन जूमन शेख (कर्जदार) जुमन शेख (कर्जदार) (एलसी क्र. ००००१५९४ डॉबिबली शाखा) अन्मत श्रम् शेख (सह कर्जदार १) एलसी क्र. ००००१९९४ डॉबिवली शाखा) १ ७–०५-२०२१ १ (एलसी क्र. ००००१९९४ डॉबिवली शाखा) १ ७–०५-२०२१, १ (एलसी क्र. ०००१९९४ डॉबिवली शाखा) १ ७–९५-२०२२) पल्सीए (११-०५-२०२०)	(एलसी क्र. ०००२५८८५ मुंबई मेट्रो शाखा) ०७५-०५-२०२१/ रु. १८८१ वेरियन पीपी डॅनियल (कर्जदार) (रु. अठरा लाख एक्याऐंशी हजाग	<ul> <li>महाराष्ट्र – ४०११०८</li> <li>भहराष्ट्र – ४०११०८</li> <li>(४०/–</li> <li>पर्लंट क्र. २०३, २ रा मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले   बाळीस मात्र)</li> <li>भेरळ रायगड महाराष्ट्र – ४१०१०१</li> <li>५५२/–</li> <li>पर्लंट क्र. २०३, २ रा मजला, टाईप के-३, शिवम अपार्टमेंट सीएवएसए ओरतवाल एम्पायर, मधुर हिंटिस संगेर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे -)</li> <li>महाराष्ट्र – ४०१, १ ला मजला, सी विंग, विंतायक अपार्टमेंट सीएवएसए पर्लंट क्र. १०१, १ ला मजला, सी विंग, विंतायक अपार्टमेंट सीएवएसएए चौतीस मात्र)</li> <li>५०१२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> <li>५२२०९</li> </ul>
्पलसी क्र. ००००२१२२५ डोंबिवली शाखा) १ ७–०५-२०२१/ रु. १८७७७२/- फर्लेट क्र. ०१, तळमजला, बिल्डिंग क्र. ५५, पोहार समुद्धी एल्हरग्रीन कर्ज विकास मोतिराम साखो (कर्जदार) (रु. अठ्या लाख सत्याहत्तर हजार सातशे दोन मात्र) मनिषा मोतिराम साखो (यह कर्जदार १) एनपीए (११-०५-२०२०)	(एलसी क्र. ००००१५९४ डोंबिवली शाखा) ०৬–०५–२०२१ /२. १८८० मोहसीन जुम्मन शेख (कर्जदार) (२. अठरा लाख ऐंशी हजार चारशे	<ul> <li>महाराष्ट्र - ४०११०८</li> <li>महाराष्ट्र - ४०११०८</li> <li>(४०/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, २ रा मजला, ए विंग, भक्ती रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले वावजीस माञ)</li> <li>भेरब/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, २ रा मजला, राईष के-३, शिवम अपार्टमेंट सीएचएसल अंतरतवाल एपयारा, मुपुर होटेल समोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे</li> <li>भेरब/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, २ रा मजला, राईष के-३, शिवम अपार्टमेंट सीएचएसल वीतेषम आज अंतरतवाल एपयारा, मुपुर होटेल समोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, ठाणे</li> <li>भेरब/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, १ ला मजला, सी विंग, विवायक अपार्टमेंट सीएचएसएल रोतीस माञ)</li> <li>भागोळे रोड, आजोळे तलाव जवळ, नालायोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट - ४०१२०९</li> <li>१८/-</li> <li>पल्टेंद्र ж. ४०२, ४ था मजला, सी विंग, बेदलापूर प्राईड फेज - ॥, यशार ने अठ्ठावावव</li> <li>५२/-</li> <li>पल्टेंद्र ५४, तळमजला, ता विंग, श्रीया याम सीएचएसएल, हमुमान नग प्राय माज, करोतावित्त नाका, करणाय प्रि. ठाणे, महाराष्ट्र २४१००२</li> <li>भारा, कटरामापूर पश्चिम, ठाणे, नलाया प्रा त, जाभ, सीएचएसएल, हमुमान नग पाय माज, का सोन, कार्डरा निवत्त नाका, करणाय प्र , उणे, महाराष्ट्र २४२३४</li> </ul>
	्र (एलसी क्र. ००००२९२५ डोंबिवली शाखा) १७–०५–२०२१/ रु. १८७७ बिकास मोतिराम साखरे (कर्जदार) (रु. अठरा लाख सत्त्याहत्तर हजार स	<ul> <li>महाराष्ट्र - ४०१२०८</li> <li>भहरताष्ट्र - ४०१२०८</li> <li>(४४०/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, २ रा मजला, ए विंग, भन्ती रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले वाजरिस मात्रा)</li> <li>२५३/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, २ रा मजला, टाईप के-३, शिवम अपार्टमेंट सीएबएसल अंततवाल एपयार, मुपुर होटेल समोर, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, उगणे २५४/-)</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, २ रा मजला, टाईप के-३, शिवम अपार्टमेंट सीएबएसल वीतीस मात्र)</li> <li>२४४/-</li> <li>पल्टेंद्र ж. २०३, १ ला मजला, या दिंग, नवापूर रोड, बोईसर पश्चिम, उगणे २४२/-</li> <li>पल्टेंद्र ж. २०१, १ ला मजला, सी विंग, विवायक अपार्टमेंट सीएबएसएल रेश्रे ४२/-</li> <li>पल्टेंद्र ж. २०१, १ ला मजला, सी विंग, विवायक अपार्टमेंट सीएबएसएल २९२०९</li> <li>१९८ /-</li> <li>पल्टेंद्र ж. ४२, ४ था मजला, सी विंग, बदलापूर प्राईड फेज - ॥, दशारा ४३४२, २२४, २४</li> <li>पल्टेंद्र ж. २४, ४ था मजला, सी विंग, बदलापूर प्राईड फेज - ॥, दशारा ४२४, २४, २४, २४, तळमजला, बिल्डिंग झ. ११, साराहा ४२१२४२</li> <li>२९३/-</li> <li>पल्टेंद्र ж. २४, तळमजला, बिल्डिंग झ. ११, समुद्री एल्हएग्रीन्स, कर्वत रो तेतीस मात्र)</li> <li>जलव, प्राईम बरोट्स सीर, बत्रीर सारे, बत्रेना, पूर्व, छोग, महाराष्ट्र - ४१२४२४</li> </ul>
2. A second s Second second s Second second se		<ul> <li>मसराष्ट्र - ४०१२०८</li> <li>भरु/- भरुंद ४. २०३, २ रा मजला, ए विंग, भर्तनी रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले वाजविस माञ)</li> <li>भरु/- भरुंद ४. २०३, २ रा मजला, ए विंग, भर्तनी रेसिडेन्सी, बोपले रोड, बोपले प्रेड, या जवला, टाईप के-३, शिवम अपार्टमेंट सीएचएसएल अंग्रेलया ए प्रथर, भरु २०२, २ रा मजला, टाईप के-३, शिवम अपार्टमेंट सीएचएसएल रेडप /- भरुंद ४. २०३, २ रा मजला, टाईप के-३, शिवम अपार्टमेंट सीएचएसएल रेडप/- भरुंद ४. २०३, २ रा मजला, रा विंग, तवापूर रोड, बोरंसर पश्चिम, ठाणे अत्याद्य १ – ४०१४०१</li> <li>भरु/- भरुंद ४. २०३, २ ला मजला, मी विंग, विंग कर अपार्टमेंट सीएचएसएल रेडप/- भरुंद ४. २०३, २ ला मजला, सी विंग, विंग, वजाय रोटमेंट सीएचएसएल रेडप/- भरुंद ४. २०२, १ था मजला, सी विंग, बदलापूर प्राईड फेज - ॥, यशार नेश अठ्ठावाव नेस, २०२, २४ ४ ४ मा जला, ग्राले प्रदाय ९ – ४२१४०२</li> <li>भरे/- भरुंद ४. २४, ४ था मजला, सी विंग, बदलापूर प्राईड फेज - ॥, यशार नेश अठ्ठावाव नेस, २२२,२२</li> <li>भर्ट ४. २४, ४ था मजला, सी विंग, बारापुर प्राईड फेज - ॥, यशार नेश अठ्ठावाव नेस, वर्रदाय प्रियम, ठाणे, नहाराष्ट - ४२१४०२</li> <li>भर्त ४. २, तळमजला, बिल्डिंग ४. १, समुद्री एल्ल्सीन्स, कर्यत रो तेतीस माइ)</li> <li>भर्त्द ४. २, तळमजला, बिल्डिंग ४. १, समुद्री एल्लसीन्स, कर्यत रो तेतीस माइ)</li> <li>भर्त्द ४. २, तळमजला, बिल्डिंग ४. ९४, समुद्री एल्लसीन्स, कर्यत रो तेतीस माइ)</li> <li>भर्त्द ४. २, तळमजला, बिल्डिंग ४. ९४, समुद्री एल्लसीन्स, र्क्तरे तो तेतेतीस प्राइ)</li> <li>भर्त्द ४. २, तळमजला, बिल्डिंग ४. ९४, ममुद्री एल्लसीन्स, २४२०३</li> </ul>

समभागांची यादी असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर सुध्दा उपलब्ध असेल.

# व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांच्या माध्यमातून, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएममध्ये) सहभाग :

केवळ व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांच्या सुविधेद्वारा भागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएममध्ये) उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशील कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेद्वारा उपलब्ध करून दिला जाईल. व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या भागधारकांची, कंपनी अधिनियम २०१३च्या कलम १०३ अंतर्गत, कोरमच्या उद्देशाने गणना केली जाईल.

# त्यांचे ई–मेल आयडी नोंदणी/ अद्ययावत करण्याची पध्दत:

भागधारक, ज्यानी अद्याप त्यांचे ई–मेल आयडी नोंदवले नाहीत, त्यांना विनंती की त्यानी त्यांचे ईमेल आयडी खालीलप्रमाणे नोंदवन घ्यावेत:

**१. प्रत्यक्षात समभाग असलेले भागधारक:** प्रत्यक्षात समभाग असलेल्या भागधारकांना आणि ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत (अपडेटेड) केले नाहीत त्यांना विनंती की, त्यांनी कुलसचिव (रजिस्ट्रार) आणि कंपनीच्या शेअर ट्रान्सफर एजंटला, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांच्या खाली दिलेल्या पत्त्यावर लिहून किंवा mt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल पाठवून, स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत ज्यात भागधारकाचे नाव व पत्ता, फोलिओ क्रमांक, समभाग दाखल्याची स्कॅन केलेली प्रत (पाठोपाठ), पॅनकार्डची स्वप्रमाणित प्रत, आणि आधारकार्डची स्वप्रमाणित प्रत आणि समभागधारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ, कोणत्याही दस्तऐवजाची स्वप्रमाणित प्रत (उदा. वाहन चालविण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, उपयुक्तता बिल) या सर्वांसह पाठवून आपला ईमेल आयडी अद्यतनित करावा.

 अप्रत्यक्षात समभाग असलेले भागधारकः भागधारकांना विनंती की संबंधित ठेवीधारक सहभागी (डिपॉझिटरी पार्टीसिपंट) कडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावेत. ईमेल आयडी नोंदवण्याबाबत काही समस्या/अडचणी असल्यास, भागधारक लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना <u>mt.helpdesk@linkintime.co.in</u> लिहू शकतात.

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदविले नाहीत एजीएम सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करून युजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून घेऊ शकतात.

# एजीएम पूर्वी माडलेल्या ठरावावरील मतदानाची पध्दत:

एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपले मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना दूरस्थ ई–मतदान सुविधा (रिमोट ई–मतदान) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान मतदानाची (ई–मतदान) सुविधा प्रदान करत आहे. प्रत्यक्षात समभाग असलेले भागधारक, अप्रत्यक्षात समभाग असलेले भागधारक आणि ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदविलेले नाहीत अशा भागधारकांसाठी एजीएम मध्ये रिमोट ई–मतदान / ई–मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत तपशीलवार पुरविली जाईल. तपशील कंपनीच्या वेबसाईटवर (<u>www.coralhousing.in</u>) सुध्दा उपलब्ध करून दिले जातील.

वरील माहिती, कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि त्यांच्या लाभासाठी आणि एमसीए परिपत्रक (परिपत्रके) आणि सेबी परिपत्रकाचे पालन करण्यासाठी, जारी केली जात आहे आणि कंपनीच्या संकेतस्थळावर (<u>www.coralhousing.in</u>) आणि कंपनीच्या समभागांची यादी असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) वर सुध्दा उपलब्ध असेल. भागधारक, कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटशी, मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी, फोलिओ नंबर / डीपीआयडी– ग्राहक ओळखपत्र देऊन, संपर्क साधू शकतात.

# मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)

सी— १०१, २४७ पार्क, एल.बी. एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई — ४०० ०८३ दूरध्वनी: (०२२) २५९६ ३८३८ फॅक्स: (०२२) २५९४६९६९ ईमेल : <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

एस्थळ: मुंबई

दिनांक : ऑगस्ट ०६, २०२१

कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेड करित हस्ता/

रिया शाह

कंपनी सचिव

कर्जदाराचे नाव	हमीदाराचे नाव	जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली जाणार आहे ती थकबाकी रक्कम			
मे. अहेली हेल्थकेअर प्रा. लि. येथे: शॉप क्र. ८९, गौतम कॉम्प्लेक्स, सेक्टर– १९, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई– ४००६१४. २) फॅक्टरी जमीन आणि इमारत धारक, प्लॉट क्र. सी ४३, वारोडे गाव, करड, सातारा, महाराष्ट्र ४१५१९०	१) श्री राझक पठाण येथे: डी-५३, अरेंजा कॉम्प्लेक्स, सेक्टर-८, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४ २) श्रीम. हसीन अरा सयेद येथे: डी-५३, अरेंजा कॉम्प्लेक्स, सेक्टर-८, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४ ३. श्री. सुनिल शाह येथे: ए-२०१, रिहान्स अपार्ट-मेंट्स, अशोक नगर, कांदिवली (पू), मुंबई - ४००१०१	२८.०२.२०१९ रोजीस ह. ९,६९,१५,६७४.०५ सह मागणी सूचनेनुसार पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय			
सोसायटी लि. मध्ये अर्जेना कॉम्प्लेक्स न	बेलापूर, नवी मुंबई येथे जमीन धारक प्लॉट क्र. ६ ते ९, सेक्टर ८ बांधलेले वे ज्ञात इमारतीच्या विंग डी मध्ये २ ऱ्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट ध १,०३,००,०००.०० इअर रु. १०,३०,०००.००, <b>बोली वाढविण्या</b> . १०.३० ते दु. १२.००	ग्रारक फ्लॅट क्र. डी-५३, मोजमापित १०३२			
२) रझक एम. पठाण यांच्या नावे सेक्टर-७, कोपर खैरने, नवी मुंबई येथे स्थित प्लॉट क्र. १५ वर बांधलेले अनमोल अपार्टमेंट्स को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या अनमोल अपार्टमेंट नावे इमातीमध्ये तळमजल्यावर कमशिंअल शॉप क्र. ३२, मोजमापित २७८ चौ.फूटस सुपर बिल्ट अप (२५.८३ चौ.मीटर्स बिल्ट अप). राखीव किंमत: रु. २४,००,०००,०० इअर रु. २,४०,०००.००, बोली वाढविण्याची रक्तम= रु. १०,०००.००, मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख: २०.०८.२०२१ दु. २.०० ते दु. ३.००					
सोसायटी लि. च्या अनमोल अपार्टमेंट नावे	-७, कोपर खैरने, नवी मुंबई येथे स्थित प्लॉट क्र. १५ वर बांधलेले अ । इमातीमध्ये तळमजल्यावर क मर्शिअल शॉप क्र. ३३, मोजमापित २६३ ००,०००.०० इअर रु. २,३०,०००.००, बोली वाढविण्याची . २.०० ते दु. ३.००	चौ.फूटस सुपर बिल्ट अप (२४.४४ चौ.मीटर्स			
को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. न	ा संयेद यांच्या नावे सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे प्लॉट क्र. १७ आणि ावे ज्ञात इमातीमध्ये तळमजल्यावर कमर्शिअल शॉप क्र. ८१, मोजमापिर २००.००, बोली वाढविण्याची रक्कम= रु. १०,०००.००, मिळकती	। ३१७ चौ.फूटस चटई क्षेत्र. <b>राखीव किंमत:</b>			
लि. मध्ये रहिवासीत फ्लॅट धारक फ्लॅट	रखैरने, नवी मुंबई, जि. ठाणे येथे प्लॉट क्र. ३०, सेक्टर ४ वर बांधलेले गि क्र. २/२, मोजमापित ६८९ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र आणि टेरेस मो ०.००, बोली वाढविण्याची रक्कम= रु. १०,०००.००, मिळकतीच्य	जमापित ४११ चौ.फू. राखीव किंमत: रु.			
लोहोप, पंचायत समिती येथे स्थित जमीन आणि बांधण्यात येणारे चे सर्व ते भाग आ	उप प्रबंधक, कर्जतच्या न्यायाधिकारीतेत खालापूर च्या गाव लोहोप, त धारक सर्व्हे क्र. ५६, उप प्लॉट सर्व्हे क्र. ५ आणि ६ आणि त्यावर असर णे विभाग. <b>राखीव किंमत:</b> रु. १,६१,००,०००,०० इअर २, १६,१ <b>क्षणाची तारिख:</b> २०.०८.२०२१ दु. १२.०० ते दु. २.००	नेले बांधकामीत आणि सुपर स्ट्रक्चर बांधलेले			
<b>६)</b> मे. अहेली हेल्थकेअर प्रा. लि. नावे वा किंवा तत्सम चे सर्व ते भाग आणि विभ	रादे आणि तालूका जिल्हा कराडच्या हदीत कराड इंडस्ट्रीअल क्षेत्रमध्ये प्र ग. राखीव किंमत: २. २२,९०,००,०००० इअर २. २,२९,० गेरिक्षणाची तारिख: २३.०८.२०२१ दु. २.०० ते दु. ३.००				
ई-लिलावाची तारीख आणि वेळ = त		निटांच्या अमर्याद विस्तारासह			
सहभागाचे विनंतीपत्र/केवायसी दः सायं. ५.०० पर्यंत. चौकशी करीता संपव	स्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि 6 क्र. रोहित बुरमान ९८३४२८२७९७	वेळ २५.०८.२०२१ रोजी किंवा पूर्वी			
	://mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index. रा पुरविलेल्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या वॉलेट द्वारा				
ई <mark>-लिलावाच्या अटी आणि शर्ती ख</mark> सदर लिलाव बँकेंद्वारा मान्यता प्राप्त सेवा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळव	· · · ·	s://mstcecommerce.com येथे होईल. , इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर ऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची			
(युनिट नाव), आयएफएससी कोडः एस ११६९७ (शाखेचे नाव) यांच्या नावे को	अर रक्कम ही <b>खाते क्र. ३१०४९५७५१५५</b> सीएम एसएआरबी एस बीआयएन००६१७०७ मध्ये एनईएफटी द्वारा किंवा स्टेट बँक ऑफ : णत्याही नॅशनलाईज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्टच्या मार्गे करिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध	इंडिया खाते (युनिट नाव) एसएआरबी ठाणे भरणा करणे आवश्यक आहे.			
	.com/auctionhome/ibpi/index.jsp ?. http://www.sbi				
सरफैसी ऋक्ट अन्वये सांविधानिक १५	देवसीय विक्री सूचना वरील उल्लेखित मत्ता लिलाव करण्यात येईल आणि विक्रीच्या प्रक्रिय				
श्री. आर एन अकुलवार, प्राधिकृत अ	ाधिकारी, मोबाईल क्र. ९०४९९०८२२ आणि चौकशी श्री. १	थ्री. रोहित बुरमन ९८३४२८२७९७			
दिनांक : ०७.०८.२०२१		सही/- प्राधिकृत अधिकारी			
ठिकाण : नवी मुंबई/ कराड		स्टेट बँक ऑफ इंडिया			

		(प्राधिवृ	त आधव	जरा)
दिवाण हाऊसिंग	फायनान्स	कॉर्पोरेशन	लिमिटेङ	साठी